

श्री वीतराणाय नमः

प्रस्ताविक दुहा संग्रह

संग्राहकः—

तपागच्छाधिपतिः पूज्यपादः श्रीमान् मुलचन्दजी (मुक्तिविजयजी) गणिथर्य शिष्यवर्य
श्रीमान् गुलाबविजयजी महाराज शिष्य श्री मणिविजयजी महाराज

प्रकाशकः—श्री मासररोड ग्रामस्थ शा. देवचंद दलीचंद तरफथी शा. मणिलाल फूलचंद

आवृत्ति बीजी संवत् १९९७

अमूल्य भेट.

प्रत ५००

सुदूरकः—शा. मणिलाल छग्नलाल श्री नवप्रभात प्रीन्टर्स प्रेस अमदाबाद.

मुनिराजश्री मणिविजयजीकृत पुस्तको ।

- १ मुक्तिमार्गदर्शन अने जैनधर्मनी प्राप्तिना हेतुओ* ।
- २ भव्यजीवोने योग्य हितोपदेश* ।
- ३ सप्तव्यसन निषेध* ।
- ४ तीर्थगुणगण मणिमाला ।
- ५ घरसंसार* ।
- ६ बहेन रूपालीनी पतिभक्ति ।
- ७ विधिव्य विषय विचारमाला भाग १-२-३-४-५ ।
(छट्ठो भाग छपाय छे.)
- ८ अष्टाद्विका व्याख्यान भाषांतर (आवृत्ति बीजी) ।
- ९ चोमासी व्याख्यान भाषांतर अने तेर काठीयानुं स्वरूप (आवृत्ति बीजी) ।

धन्यवाद

आ डुहासंभ्रह छपाववामां मासररोड
गामनिवासी शा. देवचंद दलीचंदनी विधवा
बाइ नाथीचाइप रु. १२५) आफी उदारता
बताववाथी ते अत्यंत धन्यवाद तेमज प्रशंसाने
पात्र छे.

* आ चिह्नालां पुस्तको शिलिकमां नयी उपरनां दरेक पुस्तको खपीने भेट अपाय छे । प्रथम आवृत्ति खलास थह जवाथी तथा घणा साधु-साध्वीओ तरफथी मागणी वारंवार थवाथी फाँयी व जारो करी बीजी आवृत्ति छफवेल 'छे.

श्री गौतमाय नमः

प्रस्ताविक दुहा संग्रह ।

आक्षर एक न आवडे, पण अभिमान अपार । जगमां तेने जाणवो, सहु मुरख शिरदार ॥ १ ॥
 अवगुण उपर गुण करे, ए सज्जन अभ्यास । सुखड जो सञ्चाचीये, आषे सरस मुचास ॥ २ ॥
 अनुमोदनयी फल वधे, निंदाथी घट जाय । मुकुतकी अनुमोदना, पाप निंदामां जाय ॥ ३ ॥
 अणगमतो अणपीछतो, कहो केम आवे दाय । परणवा वात तो वेगबी, पक वाते मीले बताय ॥ ४ ॥
 अवबी गति छे दैवनी, जगपति जोजो कोय । आरंभ्यो एम ज रहे, अवर असंभ्रय होय ॥ ५ ॥
 अति घणुं नहि ताणीये, ताणे तुटी जाय । तुव्या पड्ही जो सांधीये, वचे गाँड रही जाव ॥ ६ ॥
 अति भलो न बोल्यो, अति भलो न चूप । अति भलो न बरसणो, अति भलो नहि भूप ॥ ७ ॥
 अंधा आगङ्ग आरिसो, बहेरा आगङ्ग गीत । मूरख आगङ्ग रस कथा, बजे ते एक ज रीत ॥ ८ ॥

श्री
ग्रस्ताविक
दुहा
संग्रह
॥ २ ॥

अति गहना छे अपारा, संसार सागर खारा । बुजो बुजो रे गोरख जंपे, सारा धर्म विचारा ॥ ९ ॥
अक्षर जाणा मक्कर जाणा, जाणा हिंदुस्ताना । ए तीनोका संग न करना, लूला लंगड और काणाका ॥ १० ॥
अज्ञाण हउव एसठा, निष्फलं नहि हुंति भंति । पाणि घणुं बलोइये, कर चोपढा न हुंति ॥ ११ ॥
अगन पलीता राजदंड, चोर मुश्ले जाय । इतना दंड दुनिया सहे, धर्म दंड सहो न जाय ॥ १२ ॥
अंधाने अंधो कहे, कडबुं लागे वेण । धीरे रहीने पूछीये, भाइ शाथी खोया नेण ॥ १३ ॥
अंक विनाना शून्यथी, काम सरे नहि कोय । धाँचीनो बेल बहु फरे, पण रहे त्यांनो त्यांय ॥ १४ ॥
आनंद कहे परमानंदने, चीजे चीजे फेर । एक लाखे शेर मले, नहि एक टके त्रणशेर ॥ १५ ॥
आनंद कहे परमानंदने, कजीयामां नहि जाशुं । खीचडी खावी गांठनी, उयां त्यां रजबीशुं ॥ १६ ॥
आनंद कहे परमानंदने, माणसे माणसे फेर । एक आपे छे दानने, एक मागे घेर घेर ॥ १७ ॥
आव भीया जाव भीया, घरबार तुमारा । गांठ की खावो खीचडी, बासण हमारा ॥ १८ ॥
आली लुली जीभडी, बोले आळ पंपाळ । अंदर पेसे बोलीने, जोडा खाय कपाल ॥ १९ ॥
आव नहि आदर नहि, नहि नेनर्म नेह । वो घर कदी न जाइये, पत्थर वरसे मेह ॥ २० ॥
आवो महारा प्रीतमराय, लळी लळी लागु तुमारे पाय । (हुं तो प्रणमुं तमारा पाय)

तुं छे रे सुकुलणी नार, तारा गुण तो अपरंपार ॥ २१ ॥ [तने करावीश लीला लहेर ॥ २२ ॥
महारा कर्म कीधुं जोर, खाइ गया लाडवा ने मर गया चोर । हुं तो लाव्यो ढावलो घेर,

॥ २ ॥

एक पखे जे प्रीतडी, ते जाणो दुःखदाय । एकण मन झुरी मरे, एक तणे मन वाय ॥ २३ ॥
एक कहे मुजमां बळ झाझु, बीजो कहे तुज साथे बाझु । त्रीजो कहे तुं गद्धा तोछे, चोथो मम्मो चब्बो बोछे ॥ २४ ॥
एरणनी चोरी करे, दीये सोयनां दान । उंचो नीचो उछळे, क्युं नाव्युं वैमान ॥ २५ ॥
एक पुत कालु करे, बीजो उज्ज्वल प्रकाश । दीपक का बे दीकरा, काजळ अने अजवास ॥ २६ ॥
एक अदगुणे आपणु, आखु बगडे अंग । चपटी हळ्डर नाखता, जेम खीचडीनो रंग ॥ २७ ॥
ओकी दातण जे करे, लोढी ढेवर खाय । दुधे वालु जे करे, वो घर वैघ न जाय ॥ २८ ॥
तुंबा पाणी जे पीये, लोढी ढेवर खाय । भोय पथारी जे करे, वो घर वैघ न जाय ॥ २९ ॥
दांत लुण जे वापरे, कवळे उणु खाय । डाबु पडखु दाबी सुवे, वो घर वैघ न जाय ॥ ३० ॥
उदारता धननी करे, एवा लाखो लोक । टाणे शिर आगळ धरे, एवा विरला कोक ॥ ३१ ॥
उंचा जोयो आंखलो, नीचा जोइ नार । एकल वायो वाणीयो, ए त्रणेनुं मोहुं बाळ ॥ ३२ ॥
कन्या विक्रय जे करे, तेहने लागे पाप । दुःखी दरिद्री दोषित थइ, पामे बहु संताप ॥ ३३ ॥
कपडु चोरी दाम मांगे, ढाशो एवो दरजी । एवा पासे क्यारे जइये, पूरा होइये गरजी ॥ ३४ ॥
कपटीना मन एहवा, जेवा पाका दोर । बाहिर सुंदर पेखीये, मांहे कठीण कठोर ॥ ३५ ॥
करसण कीधे जीव संहार, करसण कीधे पाप अपार । करसण कीधे जे नर जीवे, पडे नरके ते लीधे दीवे ॥ ३६ ॥
कटवो होये लींबडो, पण तस मीठी छांय, बंधव होय अबोलणा, तोय पोतानी वांय ॥ ३७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः

॥ ३ ॥

कहा थारा ब्रह्म अंस, शिव निर्मल्य जो स्थाय । गुरु कहेरे बापडा, जडा मूळसे जाय ॥ ३८ ॥
कंचन तजबो सेल छे, परनारीनो स्नेह । पर निंदा पर इष्ट्याँ, दुर्लभ तजबा तेह ॥ ३९ ॥
कहीर कहे कमाल कु, दो बाता शीखले । कर साहेब की बंदगी, भूख्या कु कुच्छ दे ॥ ४० ॥
करवत कातर दुर्जन, ए वेरी ज्ञादु करंत । सुइ सुहागो सुजन, ए भांग्याने सांधंत ॥ ४१ ॥
कवण केरा हाथी तुरंगम, कवण केरी नारी । माहे मूहियो मूढो जंपे, मृइ आ मारी मारी ॥ ४२ ॥
कर भक्ति किरतारनी, कर परमारथ काम । कर सुकृत जगमें सदा, रहे अविचल नाम ॥ ४३ ॥
कभु न नीपजे एकथी, फोगट मन फूलाय । कमाडने तालु मली, घरनुं रक्षण थाय ॥ ४४ ॥
कहेना हे सो कह दीया, अब क्या बजावुं होल । एक शासमां जात हे, तीन लोक का मोल ॥ ४५ ॥
करम विनाना करसनीया, कोनी जाने जाइश । करममां लखी राबडी तो, लाङु क्यांथी खाइश ॥ ४६ ॥
कन्या काय कुमारी धणी, कृष्ण लच्छी वाधे शा भणी । वाडी तात कहो केम करे, त्रणे उत्तर थो एक अक्षरे (उत्तर-नवरी)
काजळ तजे न शामता, मोती तजे न श्वेत । दुर्जन तजे न कुटिलता, सज्जन तजे न हेत ॥ ४८ ॥
काला कुशल न पूछीये, नीत नीत हाण विहाण । इके के वासर गळे, आयु नवले भाण ॥ ४९ ॥
कातर सम दुर्जन कह्या, सज्जन सोय समान । कातर काषी जुदा करे, सोय करे संधान ॥ ५० ॥
कातिक मासके कुतरे, तजे अब और प्यास । तुलसी वांकी क्या गति, जीसके बारे मात्स ॥ ५१ ॥
काने छुण्यो न मानीये, आंखे दीदुं सज्ज । भांग्या कदी न सांधीये, मन मोती वळी कह्य ॥ ५२ ॥

॥ ३ ॥

॥ ५३ ॥

कागा कीसिका धन हरे, कोयल किसिकु देत । एक जीभके कारणे, जग अपना कर छेत ॥ ५३ ॥
काळ काढशे केट्लो, आदरी अधम उपाय । पळमां काळ पछाडशे, घडीये घुंट भराय ॥ ५४ ॥
कागा वाहालुं कुंभ जळ, स्त्रीने वाली वात । भोजन वालु ब्राह्मणने, गद्धाने वाली लात ॥ ५५ ॥
कल करे सो आज कर, आज करे सो अब । अवसर वीत्यो जात हे, फेर करेगो कब ॥ ५६ ॥
केरी ऊंदु कसमहुं, बढ़ी चिशेषे बोर । उपर से रलीयामणा, भीतर कठीण कठोर ॥ ५७ ॥
कुंकुम कजल केवडो, भोजन कूर कपूर । कामिनी कंचन कपडा, ए सब पुण्य अंकुर ॥ ५८ ॥
करे कष्टमां पाडवा, दुर्जन कोटी उपाय । पुन्यवंतने ते सहु, सुखना कारण थाय ॥ ५९ ॥
वस्तादे वन रायजे, सक्षी नव पलुच थाय । जाय जवासानुं कीथुं, जे उभो सुकाय ॥ ६० ॥
देखी न शके परस्की, रिद्धि हैये जस खार । सावर थाये दुब्लो, वरसंते जलधार ॥ ६१ ॥
कोली भाइना कच्चा बच्चा, जुकार बंटी खाय । अवाडाना पाणी पीये, एम ज मोटा थाय ॥ ६२ ॥
कृष्ण केरी कुलडी, सरणे पझ्ठयो दम्म । मत बीहे रे बापडा, नहि काढु आजम्म ॥ ६३ ॥
क्रोडो ग्रंथ तपासदा, बाता मीलती दोय । सुख आपे सुख होत है, दुःख आपे दुःख होम् ॥ ६४ ॥
कोयल करकर कुकुआ, केम करी कुटीश प्राण । हेठे उभो पारधी, उपर भमे सर्विचाण ॥ ६५ ॥
पारधी विषधर ढकीयो, करथुं कुट्ठयो बाण । कोयल जा थर आपणे, बाण लाग्यो सर्विचाण ॥ ६६ ॥
अवढी गति छे दैवनी, जो जो जगपति कोय । आरंभ्यो एम ज रहे, अबर असंभ्रम होय ॥ ६७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः

॥ ४ ॥

जेने तुं तारुं गणे, ते तारुं नथी हाथ । ए सहु रहेशो आंगणे, घडीये धुंट भराय ॥ ६८ ॥
हाथे ते साथे थशे, पुन्य पाप समुदाय । बीजुं इहां रही जशे, घडीये धुंट भराय ॥ ६९ ॥
धारी धारणा ध्यानमां, रहेशो मननी मांय । सुइ जबुं समशानमां, घडीये धुंट भराय ॥ ७० ॥
कोक वात करतो होय त्यां, वचमां जइने बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७१ ॥
वगर नोररे जमवा जइने, सारु नरसु बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७२ ॥
कथमां जइने वचमां बोले, डाहो थइने ढोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७३ ॥
वेळा कवेळा समजे नहिने, वगर विचार्यु बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७४ ॥
बधी वातमां मोण धालीने, फांकडो थइने बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७५ ॥
ज्यां त्यां धामो नाखी बेसे, वगर बोलाव्यो बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७६ ॥
घेर घेर जइने चीज मागे, रांक जेबो थइ बोले । लालो कहे छे मालाने, ते तणखलाने तोले ॥ ७७ ॥
खानदानी पडी खांजरे, गयुं अमीरी नूर । शाहजादा सोंघा थया, मोंघा थया मजुर ॥ ७८ ॥
गगे काम गवी भली, तत्ते सुरतरु दृक्ष । मम्मे मणि चिंतामणी, गौतमस्वामी प्रत्यक्ष ॥ ७९ ॥
गद्धासे गद्धा मीले, लात लात और लात । ज्ञानिसे ज्ञानि मीले, बात बात और बात ॥ ८० ॥
गयु धन ते साँपडे, गया बळे छे वहाण । गयो अबसर आवे नहि, गया न आवे प्राण ॥ ८१ ॥
गालो सहन करीये सदा, गाले गुमडां नहि थाय । जे गमार जन गाल दे, सुख तेनुं गंधाय ॥ ८२ ॥

॥ ४ ॥

गांजो पीतां जगत्पां, लाज घटे बहुचार । गंजेडी केफी कहे, निदे लोक अपार ॥ ८३ ॥
भंग रंग पीवा थकी, उपजे अवगुण अंग । भंगी तो रंगी दीसे, छोडे सुगुणी संग ॥ ८४ ॥
अमल भखंतां आळसु, निद्रा नेण अपार । लालचमां लपटी रहे, मुखथी कहे लबाड ॥ ८५ ॥
गुणतो गर्दभना कर्या, लांबा न कर्या कान । पूँछ करता मूँछ करी, शुली गया भगवान ॥ ८६ ॥
गुरुजी गुरुजी बोले सहु, गुरुजीने घेर बेटाने वहु । गुरुजीने घेर ढांडा ढोर, अख्खो कहे आप वलावो ने आपज चोर ॥ ८७ ॥
गुरु लोभी चेलो लालची, दोनुं खेले दाव । दोनुं बुडे वापडा, बेठे पत्थर की नाव ॥ ८८ ॥
गुणवंता गंभीरनर, दयावान दातार । अंतकाल तक न तजे, धैर्य धर्म उपकार ॥ ८९ ॥
गुण बोले निदे नहि, ते सोभागी होय । अवगुण बोले परतणां, ते दुर्भागी होय ॥ ९० ॥
गोधन गजधन रतनधन, कंचन खान सुखान । जब आवे संतोष धन, सब धन धूल समान ॥ ९१ ॥
गोरख जंपे सुण रे बाबू, न गणीश आप पराया । जीवदया कु अविचल पालो, अवर धर्म सवि माया ॥ ९२ ॥
चतुरने चिंता घणी, मूरखने नहि लाज । भर्ली बुरी जाणे नहि, पेटभर्यानुं काज ॥ ९३ ॥
चंपा तुजमां तीन गुण, रूप रंग और वास । पण तुजमें अवगुण भर्या, भ्रमर न आवे पास ॥ ९४ ॥
चित्त अलङ्का माणसा, जइ विलगे कंठ । ढव्या पछी जो सांधीये, तोय विचाले गंठ ॥ ९५ ॥
चिद् ज्योति जो नयन, अंतर भाविष्यकाश । करधंध सब परहरी, एक विवेक अभ्यास ॥ ९६ ॥
चौदह चूके बारह भूले, छकायका न जाणे नाम । नगर ढंडेरा फेरीया, श्रावक हमारा नाम ॥ ९७ ॥

आवकके कुलपायके, लीयो न प्रभुको नम, जैसे कूवा जल विना, हुआ तो कौन से कान्न ॥ ९८ ॥
 छप्पन बखारने भारो हुंची, वेपार थोडो ने नजरो उंची ॥ ९९ ॥
 जरा धुकारी धोवणी, धोया देवा विदेश । विण पाणी विण सादुये, उजबा कीधा केश ॥ १०० ॥
 जणमण चिते अपणे, मनवंछित पुरीश । दैव भणे रे वापडा, हुं पण अवर करीश ॥ १०१ ॥
 जब तुं आया जगतमें, जग हसे तुं रोय । अब करणी ऐसी करो, जगमें हसे न कोय ॥ १०२ ॥
 जननी जनतो भक्तजन, कां दाता कां सूर । नहि तो रहेजे वांशणी, मत गुमावीश नूर ॥ १०३ ॥
 जब लग जोगी जग गुरु, जब लग रहे उदास । जब जोगी आशा करे, तब जोगी जगदास ॥ १०४ ॥
 जब लग तेरे पुण्य का, पोहोच्या नहि करार । तब लग तुज को माफ हे, अवगुण कर हजार ॥ १०५ ॥
 जावुं जीवाभाइनी जानमां, गावुं बजावुं तानमां । खावुं पीवुं असमानमां, सुइरहेवुं मेदानमां (सुइं जइस्मशानमां) ॥ १०६ ॥
 जाके लक्षण शुद्ध है, ताको संग कुसंग । चंदन विष लागे नहि, लिपट रहे भुजंग ॥ १०७ ॥
 जीवंता जग जस नहि, जसविना कां जीव । जे जस लइने आथम्या, ते रवि पहेलां उंगंत ॥ १०८ ॥
 जीसे जीनका भीलना, ताकु क्या ह्य दूर । पदमिणी रही तलाव में, आकाशे रहो सूर ॥ १०९ ॥
 जीवन जोवन राजमद, अविचल रहा न कोय । जो दिन जाय सतसंगमें, जीवन का फल सोय ॥ ११० ॥
 जीभणीये भलाने, न गुणाने पणजी । न गुणा न होत जो जगतमां, तो भला संभास्तकीं ॥ १११ ॥
 जुहार जुहार सहु कहे, न जापे जुहार का भेद । भेद जाप्या विन रहत है आठे यहर बहु खेद ॥ ११२ ॥

जज्जामां जगदीस है, हहहामां हरि सार । रररामां राम माय है, तेणे भयो छुहार ॥ ११३ ॥
जज्जो जैन धर्मनो, हैये हर्ष अपार । ररो रिषभ जिणदनो, तेणे भयो छुहार ॥ ११४ ॥
जे बोले बालकमति, जे बोले अणगार । जे बोले वर कामिनी, इष्ठ पढे न लगार ॥ ११५ ॥
जे पर जेसुं मन हुवे, ते पर करे विचार । लहार ने लोहु गमे, वाघळ गमे सुतार ॥ ११६ ॥
जेवा बीजने वावशे, तेवा उगशे शाड । आंधानुं फळ वावशो, तो उगशे नहि ताड ॥ ११७ ॥
जेबुं पाङ्कुं बोर, तेबुं मन दुर्जन तणुं । भींतर कठीन कठोर, बाहारथी रातुं घणुं ॥ ११८ ॥
जेर न लागे कप्पड, जामा होय पलीत । तस्त खाधी मानसां, ते केम निर्मल चित्त ॥ ११९ ॥
जे सज्जण ते सज्जण, जे रुठ्या सो वार, अंब न होये लींबडो, जे जाते सहकार ॥ १२० ॥
जे घर पुत सपुत्तनो, कायको धन संचेय, जो घर पुत कपुत्तनो, कायको धन संचेय ॥ १२१ ॥
जे घर जिन मंदीर नहि, जे घर नहि मुनिदान । जे घर धर्म कथा नहि, ते नहि पुन्यनुं स्थान ॥ १२२ ॥
जैसी करणी वैसी भरणी, आज क्या कल पावेगा । धोको देता गया रे कां, आपही धोका पावेगा ॥ १२३ ॥
जोइये तेमां एक पण, ओछो नहि नीभाय । पाया इसो उंपला, मळी खाटलो थाय ॥ १२४ ॥
जो जाको गुन जानते, सो ताको गुन लेत । कोयल आमली खास है, काग सींबोली लेत ॥ १२५ ॥
ठट्ठा ठीक माँडे रहो, ठीक रहा ठीक थाय । ठीक विमाना जीकडा, वड्या घोरसीमांय ॥ १२६ ॥
तरवर सखर संतजन, चोथो घरसे भेह । परमारथने कारणे, जारे प्ररिया देह ॥ १२७ ॥

श्री
मस्ताविक
दुहा
संग्रहः

॥ ६ ॥

तन धन घरणी धाम सुत, मात तात अरु प्राण । एक धर्म के आगले, हे सब तुच्छ समान ॥ १२८ ॥
तमाकुमां तीन गुण, खावे पीवे लेवे नास । जो तमाकुनी निंदा करे, तो जाय सत्यानाश ॥ १२९ ॥
तमाकुमां अवगुण तीन, हैयु जले ने हाथ । हाथमां जाले ठीकरु ने, घरघर मागे आग ॥ १३० ॥
होकामां हिंसा घणी, पाप तणो सो पुर । जो सुख चाहे जीव का, तो होको कर दे दूर ॥ १३१ ॥
नसा न नर को चाहिये, द्रव्य बुद्धि हर लेत । नीच नशाने कारणे, सब जग ताली देत ॥ १३२ ॥
दच्चीस बीडी रोजनी, सो वरसे नव लाख । धर्म धातु धन हणे, छाती थाये खाख ॥ १३३ ॥
ताबूत ताबूत शुं करो, मन राखो मजबूत । समजाव्यो समजे नहि, ते पंडे ताबूत ॥ १३४ ॥
तानसेन का तान में, सब तान शुल्तान । आप आपके तान में, गद्धा भी मस्तान ॥ १३५ ॥
तिलक करतां त्रेपन थया, रुडमालाना नाका गयां । कथा सुणी सुणी फुव्या कान, तोय न आव्युं ब्रह्मज्ञान ॥ १३६ ॥
तिलभर मछली खायके, कोटी गौ दे दान । कासी करवत लइ मरे, तोभी नरक निदान ॥ १३७ ॥
तुलसी कबु न कीजीये, वणिक पुत्र विश्वास । धन हरे धीरज दहे, रहे दास को दास ॥ १३८ ॥
तुजको जो कोइ देवे शूल, तो तुं दे उसको फूल । तुजको फूल का फूल मिलेगा, उसको शूल का शूल ॥ १३९ ॥
थल उपनी जल में वसी, जलका जीव न खाय । जीवह कारण बापडी, क्षण आवे क्षण जाय ॥ १४० ॥
दी वाले ते दीकरा, कां धोरी कां धरा । कां कपासना जींडवा, कां तलनां तलसरा ॥ १४१ ॥
दुःखमें प्रभु को सब भजे, सुखमें भजे न कोय । सुखमें प्रभु को जो भजे, जगमें इसे न कोय (तो दुःख कहां से होय) ॥ १४२ ॥

॥ ६ ॥

दुर्जन की कहणा तुरी, भलो सज्जन को त्रास । जब सुरज गरमी करे, तब बसन की अस ॥ १४३ ॥
देराणी जेठाणीनी गोठडीमां, स्वोरा सकरपारा । नणंद भोजाहमी गोठडीमां, हडता अंगारा ॥ १४४ ॥
देव गवो बिदेव गयो, शीखी छाव्यो चाणी । बैटर करतां जीव गवो, ने साटला हेके पाणी ॥ १४५ ॥
देसंता चग उजला, एक पगे एक ध्यान । में जाप्युं कोइ संत है, पण कुह कश्च की खान ॥ १४६ ॥
चनदंत को कांटो लगे, खधा करे सहु कोय । निर्वन इंगर से निरे, सबर व गूळे छोड ॥ १४७ ॥
घर्ष वर्दंता धन घटे, धन घट धन घट जाय । धन घटतां धनसा घटे, घटत घटत घट जाय ॥ १४८ ॥
घर्ष वहंता धन बढे, धन बढ मन बढ जाय । धन बढता धनसा बढे, बढत बढत बढ जाय ॥ १४९ ॥
धूरि आईंबर होय, धूर माणस बोले धर्षुं । दीसे पिरला कोय, विण बोले करे धर्षुं ॥ १५० ॥
नर नारीना रमकडा, नर नारीना दास । नचाव्या नाचे नरमणि, माणे त्रास विलास ॥ १५१ ॥
नयन तणी गति अलख है, किणथी कली न जाय । लाख लोक कु त्याग कर, ससमेहि पर जाय ॥ १५२ ॥
नमे आंवा आंवली, नमे छे दाढिम द्राख । एरंडा विचारा शुं करे, जेहनी ओछी छांय ॥ १५३ ॥
नारी जन कहेवाय छे, कजीयानी करनार । चार मळे जो चोटला, भांगे जन घरबार ॥ १५४ ॥
नाय विनानो बलदीयो, नाय विनानी नार । बंडी जातां वार शी, सज्जन करो विचार ॥ १५५ ॥
नागणीसे नारी तुरी, दोनुं मुखसे खाय । जीवता खाये कालजा, मुवा नरक लइ जाय ॥ १५६ ॥
नारी तो क्लेरी तुरी, मत लगावो अंग । दस गिर रावण के कटे, परनारी के संग ॥ १५७ ॥

नाचे कुदे तोडे तान, दुनिया उसका राखे मान । शील संतोष चूपकी धरे, दुनिया उसकी मशकरी करे ॥ १५८ ॥
 नाइ धोइने पाटले बेसे, उभा ताणे टीला । पारके बेर जमबानु होय तो, पोतीया मुफे ढीला ॥ १५९ ॥
 निर्धनीयो धन इच्छे पर्णु, पुन्य न कीं पूरवतर्णु । सांज पडे संभाले मेल, साथे नव ने तुडे तेर ॥ १६० ॥
 निदा परनी जे करे, रुडा देवे आल । मर्म पकाशे परतणा, तेषी भलो चंडाल ॥ १६१ ॥
 निदक धोषी दो जणा, धोषत है सब मेल । धोषी पेसा लेत है, निदक ठेलम ठेल ॥ १६२ ॥
 निदा हमारी जो करे, मिथ्र हमारा होय । सावु लेके गाँठ का, मेल हमारा धोय ॥ १६३ ॥
 निर्लज्ज नर लाजे नहि, करोने कोटी उपाय । नाक कपायु तो कहे, अंग ओछो भार ॥ १६४ ॥
 नीचु जोइने चालता, ब्रण गुण मोटा होय । कोटा टक्के, दया पक्के, पग पण नहि खरडाय ॥ १६५ ॥
 नीची द्रष्टि नवि करे, मोटा जे कहेखाय । सिंह लाघणो सो करे, तोपण तृण नव खाय ॥ १६६ ॥
 नेह विणहे मन गये, शीकी जे ताणाताण । भाँग्यो मोती जो जुडे, तो मन आवे ठाम ॥ १६७ ॥
 नहाना महाराजने मोडुं टीलूं, पाघडीहीली ने मोडुं थीलूं । दुकी पोतडीने तजसी यारा, ए एथाणीये आधणवाडा ॥ १६८ ॥
 नाजुक नार ने घरेणा भारी, काली बेली ने चाले चमकाळी । पाघडीयो मोटी ने शेडजी जाडा, ए एथाणीये थाणीयावाडा ॥
 हाथमां होको ने करे खोंखारा, मूळडी बांकी ने थाल रूपाला । आंगणे घोटी ने पगमां तोडा, ए एथाणीये रजपूतवाडा ॥ १६९ ॥
 भेस घणी ने बलद बढेरा, लुगडा जाडा ने घासना भारा । बालक रहे ने पाडे बराडा, ए एथाणीये कणवीवाडा ॥ १७० ॥
 पदिवर्मे ढेहक भला, जल विण क्षण न रहत । प्रिय विण उत्तम नारीने, क्षण एक बरसन छूत ॥ १७१ ॥
 पदिवर्मे ढेहक भला, जल विण क्षण न रहत । प्रिय विण उत्तम नारीने, क्षण एक बरसन छूत ॥ १७२ ॥

परदेश जमाइ माणेक मूलो, देश जमाइ सोवन तुलो । गाम जमाइ भाखर मूलो, घर जमाइ टावर तुलो ॥ १७३ ॥
परदेशथी आव्या ने मोतीडे वधाव्या । खचीं खुटी ने, टाणे सिधाव्या ॥ १७४ ॥
परनरनो पाणी ग्रही, हेते करती हास्य । इवा दवामां दोडती, घरमां गमे न वास ॥ १७५ ॥
पथासुं परच्यो नहि, दहो रहो दूर । लछाथुं लागी रहो, नबो रहो हजूर ॥ १७६ ॥
पगलु भरता मानवी, पहेला खूब विचार । क्यांथी आव्या आपणे, पाढा क्यां फरनार ॥ १७७ ॥
पंडित भये मशालची, वाता करे बनाइ । औरन कु उजारा करे, आप अंधारे जाई ॥ १७८ ॥
पापे जे धन मेलीयो, ते धन केम थिर थाय । मेलणहारो मरी गयो, ते धन कोकज खाय ॥ १७९ ॥
पाण सयांहे माछला, सच्चो नेह सुजाण । जब कीजे जळ जुजुआ, तबही छंडे प्राण ॥ १८० ॥
पाप छीपाये ना छीपे, छीपे तो मोटे भाग । दावी दुबी ना रहे, रुइ लपेटी आग ॥ १८१ ॥
पांख सहित उडे गगन, गंगाजळमां नाय । हंस कहे तोये कीमे, वायस हंस न थाय ॥ १८२ ॥
पाणिमां पाषाण, भींजे पण गळे नहि । मूरख आगळ वाण, रीझे पण बुझे नहि ॥ १८३ ॥
प्राकृत भाषा कहत हे, संस्कृत भाषा मूल । मूल रहत हे धूलमें, शाखा ने फळ फूल ॥ १८४ ॥
प्रीते भले पारेवडा, रूपे भलेरा मोर । प्रीत करी जे परिहरे, ते माणस नहि पण ढोर ॥ १८५ ॥
पुन्य पूरा जब होत हे, उदय होय तब पाप । सुके वनकी लाकडी, प्रजळे आपो आप ॥ १८६ ॥
पुत्ता मित्ता होइ अनेरा, कवण केरी नारी । नरके जाता कोइ न राखे, हैये जो जो विचारी ॥ १८७ ॥

पुत्रीने परणावीये, कोडी न धरीये हाथ । यथाशकि परणावीये, योऽय मुख्यमी साथ ॥ १८८ ॥
 पुरव देखा पञ्चिम देखा, देखा मूलक राणेका । ए तीनोंका विभास न करना, अंबे कुछे काणेका ॥ १८९ ॥
 पोथी पढ़ पढ़ जग मूआ, पंदित भया न कोय । अठाई अक्षर भ्रेमका, पढ़े सो पंदित होय ॥ १९० ॥
 बढा बढाइ ना करे, बढा न बोले बोल । हीरा मृगसे ना कहे, लाख हमारा मोल ॥ १९१ ॥
 बमन की गइ बछड़ी, रावन की गइ लंक । दोन्हुं दुःख समान हे, एह रावसो रंक ॥ १९२ ॥
 बलथी बुद्धि आगली, जे उपजे ततकाल । वानर वाघ विगोइया, एकलडे झीयाल ॥ १९३ ॥
 बटोत वाणीज बहु बेटिया, दो नारी भर्तार । उसको हय कया मारना, मार रहा किरतार ॥ १९४ ॥
 बात बात सब एक हे, बतलावन में फेर । एक पवन बादल भीले, एक ही देर विखेर ॥ १९५ ॥
 बार बोलावण बेसणुं, बीहुं बे कर जोह । पांच बब्बा जिण घर हुवे, तस घर जाइये दोह ॥ १९६ ॥
 बाकर दब्बा लाख, लाखे विचारा । सिंहण दब्बा एक, एके हजारा ॥ १९७ ॥
 बूरा बूरा सबको कहे, बूरा न दीसे कोय । जो घट जोधुं आपणा, तो मृगसे बुरा न कोय ॥ १९८ ॥
 बेरा आगल गावणुं, मुंगा आगल बात । अंधा आगल नाचणुं, ए त्रण सातडे सात ॥ १९९ ॥
 बंधारीने वायडी, बेनो एक स्वभाव । पोटेथी नाना कहे, पण लीथा उपर भाव ॥ २०० ॥
 राणी पाणी ने पांददा, ऋणनो एक स्वभाव । उचे कुछे अवतरी, नीचा उपर भाव ॥ २०१ ॥
 दंडयों पाढो ने पारथी, ऋणनो एक स्वभाव । केइ मायाँ केइ मारशे, मायाँ उपर भाव ॥ २०२ ॥

वैद्य वेहया बकील ए, त्रणनो एक स्वभाव । रोकहर्थी राजी रहे, उधारे अभाव ॥ २०३ ॥
राजा वाजा ने बांदरा, त्रणनो एक स्वभाव । रीजे तो राजी रहे, खीजे घाले घाव ॥ २०४ ॥
भणी भावथी भामिनी, सुधारानो सार । नीति केरा नाम पर, काजळ घसे अपार ॥ २०५ ॥
भणतां भणतां बहु भण्यो, विद्या अन्य अनेक । पण शरीर साचबदा तणो, अधर न भण्यो छक ॥ २०६ ॥
भर्ता सो छलके नहि, छलके सो अदा । घोडा सो झुंके नहि, झुंके सो गदा ॥ २०७ ॥
भले लक्षण शुद्ध होय, तो क्या संग छुसंग । चंदन विष लागे नहि, लीपट रहे छुजंग ॥ २०८ ॥
भलो रे माहारो आधो, के थयो पूजवा जोगो । भली रे माहारी मुहपचि, के थाम्बो छुख संपत्ति ॥ २०९ ॥
भली करत लगत विलंब, विलंब न बुरे विचार । भवन बनावत दिन लगत, पढत न लागत वार ॥ २१० ॥
भला बुरा सब एक हे, जब लग बोलत नांहि । जाण पडतहे काक पीक, कऱ्ठु बसंत के मांहि ॥ २११ ॥
भारत वासी बंधुओ, खास राखजो ख्याल । स्वर्धमने नहि छोडशो, कहे कवि अंवालाल ॥ २१२ ॥
भाइ केम छो उदासी, नथी कोइ मच्यो विश्वासी । जो मझे विश्वासी, तो जाय अमारी उदासी ॥ २१३ ॥
झुख रांड झुंडी, आंख जाय उंडी । पग थाय पाणी, आंसु लावे ताणी ॥ २१४ ॥
मन मेला तन उजळा, बगलेका सा ध्यान । मे जाण्या कोइ संत हे, नरी कपटकी खान ॥ २१५ ॥
मन मांहि भावे मुह हलावे, न. न. ज. कही लोकसुणावे । मनकी बात कबहु कोन जाणे, कपट विन्ह एयाल बखाणे ॥ २१६ ॥
मंगनकु भलो बोलणो, चोरन की भली चुप । माली को भलो वरसणो, धोबी कु भली धूप ॥ २१७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः

॥ ९ ॥

माखी चंदन परिहरे, दुष्पल उपर जाय । पापी धर्म न सांभले, उंचे के उठी जाय ॥ २१८ ॥
माता पासे बेटा मागे, करबकरे का साटा । अपना पुत खीलावत चाहे, पूत दूजे का काटा ॥ २१९ ॥
माठो धोरी ठोठ गुरु, कुचेज खारु नीर । गाम ठाडुर ग्रहे कुभारजा, ए पांचे दहे शरीर ॥ २२० ॥
माया माथे शींगडा, लांवा नव नव हाथ । आगे मारे शींगडां, पाछल मारे लात ॥ २२१ ॥
मार मार ओ नंग तडाका, ए पनीहारी में भीख मंगा । जो कीया सो नंगा ने कीया, संगतका फल भेने छीया ॥ २२२ ॥
मानव जाणे में करु, करतब दूजो होय । आदरीया अधवच रहे, हरि करे सो होय ॥ २२३ ॥
मागन मरण समान हे, मर कोइ मागो भीख । मागणसे मरणा भला, ए सद्गुरुनी शीख ॥ २२४ ॥
मान अपमान गणे नहि, एसे शीतल संत । भवसागर उतर पढे, तोडे जमका दंत ॥ २२५ ॥
मींदीने माळो नहि, उंदरने उचाळो नहि । नागर बचो काळो नहि, ब्राह्मण घेर पाळो नहि ॥ २२६ ॥
मुरखने प्रतिबोधतां, मति पोतानी जाय । टप्लो सराण चढावतां, आरिसो नवी थाय ॥ २२७ ॥
मुरखनी संगतिथी लहे, भला जनो दुश्खभार । माकडना मेलापथी, खाय खाटलो मार ॥ २२८ ॥
मुसल्ला सामा मले, जुग जुग करे सलाम । साधु कु वंदे नहि, एसा चित्त हराम ॥ २२९ ॥
मेतो वांचे चोपडा, ने छोकरा करे मजा । त्रीश दिवसनो महिनो ने, एकत्रीश दिवसनी रजा ॥ २३० ॥
मेरे मनमें ओर है, करता के मन और । आधो कहे माधो सुनो, जुठी मन की दोर ॥ २३१ ॥
मे मेरा ए भावथी, वधे राग अरु रोष । जो बो मे मनमें हुवे, तोला मिटे न दोष ॥ २३२ ॥

॥ ९ ॥

मोटाने कहेवाय नहि, नानाने कहेवाय । सासुना सो वांक पण, बहूनो वांक कढाय ॥ २३३ ॥
मोटा जे करे ते छाजे, उपर ढोल नगारा वाजे । नाना जे करे ते जाय, उपर गडदा पाडु खाय ॥ २३४ ॥
रत्न पड़युं छे बजारमां, चौटा केरा मांय । मूरख जाणे कांकरो, चतुर लीये उठाय ॥ २३५ ॥
राती गमाइ सोवके, दिवस गमाया खाय । हीरा जैसा नरभव, कबडी बदले जाय ॥ २३६ ॥
राग द्रेष जाकु नहि, ताकु काळ न खाय । काळ जीत जगमें रहो, एहज मुक्ति उपाय ॥ २३७ ॥
राज भुजंगम वीसहरन, जपो मंत्रविवेक । भववन मूल उच्छेदकी, विलसे पाकी टेक ॥ २३८ ॥
राग बाप खुंखार भणीजे, कथा बाप हुंकार भणीजे । श्रीति बाप जीकार कहीजे, कलह बाप तुंकार भणीजे ॥ २३९ ॥
लघुतासे प्रभुतासे वधे, प्रभुतासे लघुता दूर । लघुता मनसे मानीये, प्रभुता आवे हजुर ॥ २४० ॥
लहेणा की जड मांगणा, रोगो की जड खांसी । दालिद्रिकी जड खाउ खाउ, लडाइ की जड हांसी ॥ २४१ ॥
लांबी घाले लेखणो, ने उजळे लुगडे फरे । लोको मनमां एम जाणे, आ मुसङ्गीयो क्यारे मरे ॥ २४२ ॥
लेता डसे देता डसे, उपर चढावे पाड । वैरी विस हर ने विसेस, पण न विसेस की राड ॥ २४३ ॥
वणज करे ते वाणीया, बहु वेपारे वाय । अवळानुं सवळु करे, गोळने पाणिये नाय ॥ २४४ ॥
वर्खत विचारी वाणियो, मूछ चढावे कान । वर्खत विचारी मूछ बळी, नीची करे प्रणाम ॥ २४५ ॥
वडा वडाइ ना करे, वडा न बोले बोल । हीरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल ॥ २४६ ॥
वाणी पाणि बेसदा, पवित्रता करनार । ललना लालच बेसदा, आपदना दातार ॥ २४७ ॥

श्री
अस्ताविक
दुह
संग्रहः
॥ १० ॥

वा फरे बादल करे, फरे नदी का शूर । पण उत्तम बोल्या नवि फरे, जो पश्चिम छगे शूर ॥ २४८ ॥
बाहरे बाह प्रभु बाहरे बाह, अजब तेरी दुनिया अजब तेरा खेल । छहुंदर के शिरमें, चंचली का तेल ॥ २४९ ॥
बाबीये कडवो तुंबडी, उतरे तुंब हजार । एक एकथी अधिकतर, कडवा अपरंपार ॥ २५० ॥
वांस वधे वीस कात्ली, तोय पोलो ने पोलो । गोलो गादी बेसारीये, तोय गोलो ते गोलो ॥ २५१ ॥
बीछी केरी वेदना, जेने बीती होय । जाणे ते जब एकलो, अघर न जाणे कोय ॥ २५२ ॥
बीण परणेला परणवा, परणेला त्यजवा चहाय । लकड लाडु खाय ते, म खाय ते पस्ताय ॥ २५३ ॥
विक्रम विसातीस पछी, थाशे धर्म प्रकाश । साधु महिमा बाधशे, मत पाखंड खसी जाय ॥ २५४ ॥
बहेता पाणी निर्मला, बांध्या गंदा होय । साधु तो भमता भला, ढाघ न लागे कोय ॥ २५५ ॥
बैद्य वेश्या बकील ए, त्रणे रोकडीआ । जोशी डोशी ने बटेमार्गु, त्रणे फोगटीया ॥ २५६ ॥
बने न देखु पारधी, अंगे न देखु बाण । हुं तुज पुलुं पंडीआ, केणी पेरे गया प्राण ॥ २५७ ॥
जल थोडा ने नेह घणा, मीतका लाल्या बाण । तुं पी तुं पी तुंज पी, एणी परे गया प्राण ॥ २५८ ॥
श्रावक के कूळ पायके, लीयो न प्रभु को नाम । जैसे कुवा जल विना, हुवा तो कौनसा काम ॥ २५९ ॥
श्वान साथे मीतडी, दोपांतिका दुःख । खीज्या काटे पांवको, रीझ्या चाटे मुख ॥ २६० ॥
शुं लइ आव्या साथमां, शुं लइ नीकव्यनार । खाली हाथे आव्या, खाली हाथे जनार ॥ २६१ ॥
शोभामां लुगडा ने सरभरामां चा । घरेणामां घडियाल, अने खावामां चा ॥ २६२ ॥

॥ १० ॥

सस्ते साजु बोलीये, हइ दीजे दान । अबजे जीवमे पालीये, तेणे सदा जैन नाम ॥ २६३ ॥
सबकाथी सहु को बीये, नवकामेज नहाय । वाय तणो मागे नहि, भोग भवानी माय ॥ २६४ ॥
सहेज मीक्या सो दुष बरावर, भाँग लीया सो पाणी । खेंच कीया सो रगत बरावर, गोरख बोख्या बाणी ॥ २६५ ॥
सज्जन एवा जाणीये, जेवा हुवाना कोष । पाये करीमे टेक्कीये, सोय न आणे रोष ॥ २६६ ॥
सहस्र हृषकी में लही, योसी न आध्यो हाथ । सागर को क्या दोष है, हीन हयारे भाग्य ॥ २६७ ॥
सत्य वचन और दीनता, परदी मात समान । एतेसे स्वर्ग नहि मीले, तो तुलसीदास जमान ॥ २६८ ॥
सत्य वचन वदता यक्षा, पामे यश भरपूर । असत्यथी असे यश, धूंडाइ भरपूर ॥ २६९ ॥
संगत कीजे संतकी, निष्फल कटी न होय । लोहा पारस फरससे, सोभि कंचन होय ॥ २७० ॥
संत यदो परमारथी, योटो जिनको यन । मृठी भर भर देत है, धर्म रूपीयो यन ॥ २७१ ॥
संगत विचारी क्या करे, हृदय भया कठोर । नवनेजा पाणि चढे, पत्थर न मींबे कोय ॥ २७२ ॥
सरोवर जल तंबोल मणि, दृश्य निशा ने नार । भोजन मेघवाहन मषुख, ए सबी बछपसार ॥ २७३ ॥
साचो बोध सज्जन रम्हे, दुर्जन देखे भूल । मूरख क्युँ माने नहि, डायो करे क्यूल ॥ २७४ ॥
साजु होय शरीर जो, सघली वाते सुख । नहि तो नाणु बहु छतां, दिन दिन प्रत्ये दुःख ॥ २७५ ॥
शिर हुंडाये तीन गुण, सीरकी मीट गइ खाज । खानेकु रोटी मीले, लोक कहे महाराज ॥ २७६ ॥
सीस धूणावे चढ़कीयो, रोमांदित करे देह । निकसित नयन, बदन, मुदा, थोता रस दीये तेह ॥ २७७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ ११ ॥

शिखामण तो दइये तेने, जेने शिखामण लागे । बांदराने शीखामण देवां, सुधरीनो माळो भाँगे ॥ २७८ ॥
सुम शीयाल ने काचबो, परघर पोहोला थाय । समो आवे घर आपणे, तो अंग संकेली जाय ॥ २७९ ॥
सुरतसे कीरत वडी, विना पंख उड जाय । सुरत तो जाती रही, कीरत कभी न जाय ॥ २८० ॥
सुखीया दुःख देखे नहि, जमेल न जाणे भूख । भोजन त्यारे सांभळे, काळे कक्कळे कुंख ॥ २८१ ॥
सोनु रूपु सोनी चोरे, नंग बदले जडीयो । मोडा आवी चवेणु मागे, ए सुतार ने कडीयो ॥ २८२ ॥
सोये फूलु हजारे काणुं, तेथी अधिकु नीच जाणुं । जो पडे अंधेरे काम, तो लज्जा राखे सीताराम ॥ २८३ ॥
सो बोगा सो बोगली, सो बोगणका बचा । गुरुजी मारे गप्पा, चेला जाणे सच्चा ॥ २८४ ॥
सो बोगा सो बोगली, सो बोगणका बचा । हकडो केवे गप्प, मींडो केवे सच्च ॥ २८५ ॥
स्त्री पियर नर सासरे, संजमिया स्थिरवास । ए त्रण होय अळखामणां, जइ कोइ करो तपास ॥ २८६ ॥
स्त्री तो पाकी बोरडी, होंस सहने थाय । सौने लागे वालही, मूलवी नावे कांय ॥ २८७ ॥
हडफामां तो हडीयु काढे, पटारामां पाणा । जगो पूछे भगाने, काले शेना लेशुं दाणा ॥ २८८ ॥
हंस सरोवर प्रीत कुण, विपत पडे उड जाय । साची प्रीत जलकमलकी, दोनुं साथ सुकाय ॥ २८९ ॥
हंसकी शी प्रीत कीजीये, जळ सुके उड जाय । साची प्रीत सेवाळकी, जळ सुके सुकाय ॥ २९० ॥
हंस बगला एकरंग, मान सरोवर मांहि, बगला दुंडे माछली, हंसा मोती चाही ॥ २९१ ॥
हाथ घसे झुआ हणे, जीभे तालु दीध । मरण वेलाये सांभरे, हा में धर्म न कीध ॥ २९२ ॥

॥ ११ ॥

हुं मुरखी खलु बत्तडी, ताणी नेह म तोड । कतुआरीना ताग जेम, जेम तुटे तेम जोड ॥ २९३ ॥
होण हार हिये वसे, विसर जाय शुद्ध शुद्ध । जो होणी सो होत है, बेसी उपजे शुद्ध ॥ २९४ ॥
ज्ञानी ध्यानी सुधड नर, तीनो रहेत उदास । खर घुवड मूरख पथु, सदा मुखी पक्षीराज ॥ २९५ ॥
ज्ञानीसे ज्ञानी मीछे, तब रस लुटालुट । अज्ञानीको ज्ञानी मिले, तब होय माथाकूट ॥ २९६ ॥
विना विचारे जे करे, ते पाछल पस्ताय । काम विगाडे आपणु, जगमां बहोत हसाय ॥ २९७ ॥
विषयरूप अंकुरथी, टले ज्ञान ने ध्यान । लेश मदिरा पानथी, छाके जेम अज्ञान ॥ २९८ ॥
नारी विषनी वेलडी, नारी नागण रूप । नारी करवत सारिखी, नारी नाखे भवकूप ॥ २९९ ॥
ब्रह्मचर्य पालन थकी, सुंदर थाय शरीर । भाग्यवंत बलवंत तेम, ओजसवंत सधीर ॥ ३०० ॥
पाप घडो अधूरो हतो, त्यांसुधी रहे पुन्य । पुन्य नाशे द्रव्य क्या रहे, मुख रहे पछी शून्य ॥ ३०१ ॥
नारी बदन सोहामणु, मीठा बोली नार । जे नर नारी वश पडव्या, लुटव्या तस घरबार ॥ ३०२ ॥
धन जोवन नरूपनो, गर्व करे जे गमार । कृष्ण बलभद्र द्वारिका, जतां न लागी वार ॥ ३०३ ॥
उदारता धननी करे, एवा लाखो लोक । टाणे शिर आगल धरे, एवो बीरलो कोक ॥ ३०४ ॥
साचो बोध सज्जन रुचे, दुर्जन देखे भूल । मूरख कहुं माने नहि, ढालो करे कबूल ॥ ३०५ ॥
सज्जन एवा कीजीये, जेवा कुवाना कोष । पाये करीने ठेलीये, तोय न आणे रोष ॥ ३०६ ॥
भ्रष्ट करे भणनारने, उपजी आलस अंग । भक्ति करता भक्तने, करे भजनमां भंग ॥ ३०७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुष्ट
संग्रहः
॥ १२ ॥

साकर तजे न सरसपणुं, सोमल तजे न जेर । सज्जन तजे न सज्जनता, दुर्जन तजे न बेर ॥ ३०८ ॥
अंधा आगळ आरसी, बहेरा आगळ गीत । मूरख आगळ रस कथा, ए ब्रणे एकज रीत ॥ ३०९ ॥
संपत देखी नवि राचीये, विपत पडे मत रोय । जिहां संपत तिहां विपत है, कर्म करे सो होय ॥ ३१० ॥
कोटी कोटी जोटीने, धनी याय धनबान । अक्षर अक्षर शीखता, ज्ञानी याय विद्वान ॥ ३११ ॥
मन मरो माया मरो, मर मर गये शरीर । आशा दृष्णा ना मरी, कह गये दास कबीर ॥ ३१२ ॥
अनुमोदनथी फल बधे, निंदाथी घट जाय । मुकुतकी अनुमोदना, पाप निंदामां याय ॥ ३१३ ॥
गुणवंता गंभीर नर, दयावान दातार । अंतकाल तक न तजे, धैर्य धर्म उपकार ॥ ३१४ ॥
संगत कीजे संतकी, निष्फल कदी न होय । लोहा पारस फरससे, सोभि कंचन होय ॥ ३१५ ॥
मान नहि अपमान नहि, एसे शीतल संत । भवसागर उतर पडे, तोडे जमका दंत ॥ ३१६ ॥
जेसे उवर के जोरसे, भोजन की रुचि जाय । तेसे कुकर्म के उदये, धर्मवचन न सुहाय ॥ ३१७ ॥
बहोत गइ थोडी रही, मन मत आकुल होय । धीरज सवको मित्र है, करी कमाइ मत स्वोय ॥ ३१८ ॥
विनय वेरीने वश करे, विनयथी धाखे माम । विनय कर्यो कामण कर्यु, विनयबजे आराम ॥ ३१९ ॥
गुण बोले निंदे नहि, ते सोभागी होय । अवगुण बोले पर तणां, ते दुर्भागी होय ॥ ३२० ॥
परनारी विषवेल है, नहि जिसका विश्वास । चाहत मूरख अझनर, तिससे सुख की आश ॥ ३२१ ॥
मन अहंकार मूरख करे, मुजथी सघलु याय । तेतो ज्ञान जाणजो, आप कर्मयी खाय ॥ ३२२ ॥

॥ १२ ॥

प्रीति ऐसी कीजीये, जैसा टंकणखार । आप जले पर रीजवे, भाँग्या सांघे हाड ॥ ३२३ ॥
मन मेला तन उजला, बगला कपटी अंग । तासे तो कौवा भला, तनमन एक ही रंग ॥ ३२४ ॥
अभिमाने दुःख उपजे, अभिमाने जस जाय । मिथ्या अभिमाने कदी, जीवनो जोखम थाय ॥ ३२५ ॥
चोसठ दीवा जो बले, वारे रवि उगंत । तस घर तोहे अंधारहुं, जस घर पुक्त न हुंत ॥ ३२६ ॥
राज्यभोग संपत्ति सुकुल, विद्या रूप विज्ञान । अधिक आयु आरोग्यता, प्रगट धर्म फल ज्ञान ॥ ३२७ ॥
दुध पाणी जुदा करी, पीये छे जेम हंस । तेम सद्गुण शोधे गुणी, छेवा तख्नो अंश ॥ ३२८ ॥
दुस्तर आ भवनिधि विषे, मोह मगर धलवंत । फेरवी गति गुफा विषे, पीढा देत अनंत ॥ ३२९ ॥
उधाडो दीपक रहे, पतंग जेम जपलाय । तेम नारीना नेत्रमां, मूरख जन भरमाय ॥ ३३० ॥
वादलना गर्जन थकी, श्वान हडकायु थाय । तेम खीना ठमकारयी, मूरख जन ललचाय ॥ ३३१ ॥
धननी ज्यां लालच वधी, न गणे कुलनी लाज । दीकरी बेन गणे नहि, न सुणे दीन अवाज ॥ ३३२ ॥
इजारो भेगा करी, लाखोमां ललचाय । अबजे पण संतोष नहि, उदर केम भराय ॥ ३३३ ॥
राजा मंत्री ने सीपाइ, धनना भिक्षुक होय । लाग आवे मूके नहि, भूले भोला कोय ॥ ३३४ ॥
माता के पिता रडे, रडे वहूला वाल । चाकर के शेठ ज रडे, तोय न छोडे काल ॥ ३३५ ॥
जेणे शुभ कारज कर्या, लइने सारो लाव । जरुर ते जीती गया, दुनिया मध्ये दाव ॥ ३३६ ॥
समर्थ थइ राखे क्षमा, जुवान जीते काम । एज अधिक वखणाय छे, दाखे दलपतराम ॥ ३३७ ॥

श्री
ग्रस्ताविक
दुहा
संग्रहः

॥ १३ ॥

क्रोधी नरने दूरथी, करीये सदा प्रणाम । जे अडके जइ अग्नि, दाखे दलपतराम ॥ ३३८ ॥
क्रोधी जनने आशरे, करीये नहि विश्वास । ज्यां बावल ने बोरडी, रहो न दलपतराम ॥ ३४१ ॥
करीये चर्चा ज्ञाननी, अति उमंग धरी उर । पकडे रूप लडाइनुं, देखी खसीये दूर ॥ ३४० ॥
साधु शब्दमां परखीये, विष्ट पढे घरनार । शूरा जब ही परखीये, जब नीकले तरवार ॥ ३४१ ॥
कूप पडी मरबु भलु, पीबु भलु विषपान । अनेक दुःखनी आपदा, नहि व्यभिचार समान ॥ ३४२ ॥
दुर्जन मुखमां दुर्वचन, सज्जन मुख मीठाश । सज्जन दुर्जन संगथी, लहे अधिक कडवाश ॥ ३४३ ॥
दुष्ट तजे नहि दुष्टता, कदी करीये सत्कार । नित्य दुध पाओ नागने, पण करडे कोइ वार ॥ ३४४ ॥
वाध वेश्या ने वाणियो, व्याध वसुधापाल । मित्र नहि ए कोइना, काम सरे विकराल ॥ ३४५ ॥
नीरथी पाप टछे नहि, जो मन मेल न जाय । खाल कुंडीनुं हाँडलुं, धोये उपर शुं थाय ॥ ३४६ ॥
लाभ न दीसे छेश तो, रहे कुटे शुं थाय । दमनी पीडा पामीये, कांतो आंखो जाय ॥ ३४७ ॥
प्रीत रिंहां पहदो नहि, पहदो त्यां नहि प्रीत । प्रीत करी पहदो करे, ए नहि सज्जन रीत ॥ ३४८ ॥
आळस झुंडी भूतडी, व्यंतरनो बलगाड । पेसे जेना पंडमां, बहुधा करे बगाड ॥ ३४९ ॥
एक घडी आधि घडी, आधिमें पण आध । तुलसी संगत साधुकी, कटत कोटी अपराध ॥ ३५० ॥
क्षणमंगुर आ देहनो करवो शो विश्वास । पळमां काळ करे घणो, काया केरो नाश ॥ ३५१ ॥
चडती पडती सर्वनी, ए दुनियानी रीत । चंद्रकला शुदमां वधी, वदमां घटे खचित ॥ ३५२ ॥

॥ १३ ॥



आवे प्राणी एकलो, जाय एकलो आप । साथे पुत्र कलब्र नहि, साथे पुन्यने पाप ॥ ३५३ ॥
क्षण क्षण आवरदा घटे, घटे दिवस ने रात । आज करो हमणां करो, काल तणी शी बात ॥ ३५४ ॥
कादव कीट सम मानवी, लेश न कर अभिमान । हुं तुं आ संसारमां, वे दिनना मेमान ॥ ३५५ ॥
पूर्ण ज्ञानी जे जन हशे, ते गुण गंभीर थाय । सागर जल जुओ कदी, छलकायुं नहि जाय ॥ ३५६ ॥
किंहां जन्म्या किंहां उछर्या, किंहां लडाव्या लाड । तुलसी आ शरीर का, किंहां पडेगा हाड ॥ ३५७ ॥
दैव नचावे जेणी परे, तेम नाचे रंक राय । कुमारपाल नर सारिखा, परना धोवे पाय ॥ ३५८ ॥
विण पावकथी पर जले, अदेखातणुं उर । अन्य तणी उत्कृष्टता, जोइ न शके जरुर ॥ ३५९ ॥
शके नहि गुण मेळवी, राखे हृदये रोष । अकलाइ पर उपरे, मिथ्या मुके दोष ॥ ३६० ॥
खीज्यो करडे कुतरो, झुख्यो करडे वाघ । विभासे करडे वाणियो, दाव्यो करडे नाग ॥ ३६१ ॥
जे उगे ते आथमं, फुले ते करमाय । जे उगे ते विणसे, जन्म्यो ते बली जाय ॥ ३६२ ॥
लोभे जग अंधो भयो, माने गयो विवेक । क्रोध करि तप वालीयो, दुःख लहे जंतु अनेक ॥ ३६३ ॥
मन विनाना प्रेममां, मजा न आवे लेश । लुण वगरनी रसवती, खाता न आवे टेश ॥ ३६४ ॥
जुगारी घर रिज्डी, मर्कट कंठे हार । घेली माथे बेढलो, रहे केटली वार ॥ ३६५ ॥
मूरख जगना मानवी, शीख न माने सार । देता शीख देनारनुं, रहे न मान लगार ॥ ३६६ ॥
विषधरनुं पय पानथी, विष कदि नव जाय । तेम मूरखने बोधयी, ज्ञान कदि नव थाय ॥ ३६७ ॥



श्री
अस्ताविक
दुष्ट
संग्रह

॥ १४ ॥

चंदम चर्चों अंगने, गर्दभ गाय न थाय । मूरख नरना मन चिषे, ज्ञान कदि नव थाय ॥ ३६८ ॥
ज्ञान समो कोइ धन नहि, समता समो नहि सुख । जीवित सम आज्ञा नहि, मरण सम नहि दुःख ॥ ३६९ ॥
जाण्युं तो तेहनुं खरु, जे मोहे नवि लेषाय । सुखदुःख आवे जीवने, हरख शोक नवि थाय ॥ ३७० ॥
गुरु दीबो गुरु देवता, गुरु चिना घोर अंधार । जे गुरु वाणीयी बेगला, ते रहवडीया संसार ॥ ३७१ ॥
उत्तम बुल नर भव लही, पास्यो धर्म जिनराय । प्रमाद मुकी कीजीये, क्षण लाखीणो जाय ॥ ३७२ ॥
माता पिता ते जाणवा, जाणवा प्यारा मिन्न । बडील तेने जाणवा, शीखवे धर्म पवित्र ॥ ३७३ ॥
किंहां चंदन किंहां मलयागिरी, किंहा सायर किंहा नीर । उयुं उयुं पठे विपतही त्युं त्युं सहे धरीर ॥ ३७४ ॥
मुत्ता बेसता उठता, जे समरे अरिहंत । दुःखियाना दुःख भाँगशे, छेशे सुख अनंत ॥ ३७५ ॥
घर छोडी उपाश्रये, आध्या वेगे दोडी । भणवुं चित्त चोडी, नहि तो किम्मत कोडी ॥ ३७६ ॥
उद्यमना उमेदवारथी, जे नर हारी जाय । तेने नर नहि जाणवो, खर सम तेह कहेवाय ॥ ३७७ ॥
बगर बुद्धिए जोरथी, यतुं होय जो राज । वाघ वरु ने बांदरा, करत जगतमां राज ॥ ३७८ ॥
जे निज वल जाणे नहि, वरते पर आधीन । हाथी अज्ञाने रहे, मावत आगल दीन ॥ ३७९ ॥
मधुर कथा रचना मधुर, वक्ता मधुर तेम होय । मधुर ए तो द्ये मधुरता, जो होय ओता कोय ॥ ३८० ॥
समता रमता उर्ध्वता, ज्ञायकता सुखभास । वैदकता चैतन्यता, ए सवी जीव विलास ॥ ३८१ ॥
तनता मनता वचनता, जडता जड संमेल । लघुता गुरुता गमनता, ए अजीवका सब खेल ॥ ३८२ ॥

॥ १४ ॥

मायावी माणस तणी, केम प्रतित रखाय । मोर पीछे मधुरो लवै, साप संपुछथी खाय ॥ ३८३ ॥
 आबल फूल अती फुटडा, पगे न पूजे कोय । चंपा फूल अमूल्य गुण, शिर चढे सहु कोय ॥ ३८४ ॥
 बार वष बोली बदले, तरुबर बदले शास्त्रा । शुद्धापणामां केश बदले, लक्षण न बदले लाखा ॥ ३८५ ॥
 काम क्रोध तृष्णा घणी, कंध लगा जे आहार । मान धन निद्रा बहु, दुर्गति जावनहार ॥ ३८६ ॥
 निद्रा आब्स-परिहरी, करजे तत्त्व विचार । शुभ ध्याने मन राखजे, श्रावक तुज आचार ॥ ३८७ ॥
 नर जे कढवा तुंबडा, गुणे करीने भीठ । ते माणस केम वीसरे, जेह तणा गुण दीठ ॥ ३८८ ॥
 कृपण-कोथली-श्वान भग, दोनो एक समान । घालत ही सुख उपजे, नीकलत नीकसे प्रान ॥ ३८९ ॥
 अवगुण ढांके गुण लहे, नव दे निढुर वान । माणस रूपे देवता, निर्मल गुण की खान ॥ ३९० ॥
 घर नहि तो मठ बनाया, धंधा नहि तो फेरी । बेटा नाह तो चेला मुंडा, एसी माया गेरी ॥ ३९१ ॥
 समकित श्रद्धा अंक है, ओर अंक सब शून्य । अंक जतन कर राखीए, शून्यशून्य दस गुण ॥ ३९२ ॥
 मरना भला है उसका, जो अपने लीये जीये । जीता है वह जो मर चूका, इन्सानके लीये ॥ ३९३ ॥
 नसों में रक्त भारत का, उदर में अन्ध भारत का । करो में शक्ति भारत की, सभी सामान भारत का ॥ ३९४ ॥
 अन्धकार है वहां, जहां आदित्य नहीं है । है वह मूर्दा देश, जहां साहित्य नहीं है ॥ ३९५ ॥
 जगतमां जग्म लेतां हा, हत्ती बांधी हुठी मारी । उघाढी लेइने हाये !, हवे हुं तो जबानो छुं ॥ ३९६ ॥
 मनुष्य आ देह छे मोंघो, गुमावे कां गणी सोंघो । अरे ! शुं उंघमां उंघो, पलक्ष्मां प्राण जावानो ॥ ३९७ ॥

भी
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ १५ ॥

जीवन दिन चारनुं चटकुं, नकामो मोह कायानो । उडी जाबुं अहा अन्ते, करीने त्याग कायानो ॥ ३९८ ॥
खणे पृथ्वी पडे खाडा, खणेलाओ पडे तेमां । नियम ए नाथनो मानी, शरण तुं श्री प्रभुनुं छे ॥ ३९९ ॥
न पीवायु खोयुं, पण नव गयुं पृथ्वी परथी । रहां तच्चो मीठां, उदधि कडवामां भली जइने ॥ ४०० ॥
तमे छो हिंदना बेटा, अमे पण हिंदना जाया । विरादर आपणे बचे, सकळने हिंदनो छाया ॥ ४०१ ॥
कदौ तलवारनी धारे, भले गरदन कपावा दे । तथापि धीर धारीने, नीतिने ना लूँटावा दे ॥ ४०२ ॥
छे वैधन्ये वधु विमळता, बहेन ! सौभाग्यथी कंइ । छे भक्तिमां वधु विमळता, बहेन ! शृंगारथी कंइ ॥ ४०३ ॥
नागणना सो बाल्को, पण सिंहणनुं एक । हजार तारामां शशी, पण ते एकज एक ॥ ४०४ ॥
जीवन जोबन राजपद, अविचल रहे न कोय । जो दिन जाय सतसंगमें, जीवनका फळ सोय ॥ ४०५ ॥
हा ना अक्षर एक, जोतां मूल जाऊं नथी । दीजे धरी विवेक, जीवन-मरण तणी जडी ॥ ४०६ ॥
भूख जुवे नहीं टाढो भात, तरस जुए नहीं धोबी घाट । उंय जुवे नहीं दूटी खाट, प्रेम जुए नहीं जात कजात ॥ ४०७ ॥
आवीने आ विश्वमां, कर्यां न कैं सत्कर्म । जाबुं आजे नरकमां, त्यागीने सद्धर्म ॥ ४०८ ॥
जब लग नाता जगतका, तब लग भक्ति न होय । नाता तोडे हरि भजे, भक्त कहावे सोय ॥ ४०९ ॥
साधु एसा चाहीये, जैसा सूष मुहाय । सार सारको ग्रही रहे, थोथा देइ उठाय ॥ ४१० ॥
परलोके सुखें पामवा, कर सारो संकेत । हजी बाजी छे हाथमां, चेत चेत नर चेत ॥ ४११ ॥
जेना हृदयमां उज्ज जीवननी झलक जागी नथी । वर्यथ जीवन मानवीनुं, जींदगी मिथ्या धरी ॥ ४१२ ॥

॥ १६ ॥

रुंए रुंएकी जवानपर, ये सखुन ज्यारी है । जान प्यारी नहीं, दुनियामें बफा प्यारी है ॥ ४१३ ॥
 मुसीबतके डर रंजकेहालसे, बहादुरबदलते नहीं कालसे । सुश ले या तू ले जान एक है, मगर बात एक और जवानएक हैं
 हुं तुंही वारु साधु जण, दुज्जन संग निवार । हरे घडी जल जल्ली, मत्थे पढ़े प्रहार ॥ ४१५ ॥
 नीच सरिस जो कीजे संग, चडे कलंक होय जस भंग । हाथ अंगार ग्रहे जो कोय, के दाजे के कालो होय ॥ ४१६ ॥
 संपत्ति सहु वेहेचे मली, विपत्ति न वेहेचे कोय । संगत उनकी कीजीये, भाँग्या भेरु होय ॥ ४१७ ॥
 सज्जन ऐसा कीजीये, जामें लखन बत्तीस । भीड़ पढ़े भांजे नहि, सूपे अपनो सीस ॥ ४१८ ॥
 सो सज्जन लख मित्र कर, ताली मित्र अनेक । सुख दुःख जासुं कीजीये, सोलाखु में एक । ४१९ ॥
 सज्जन ऐसा कीजीये, जैसी नीसी ओर चंद । चंद बिना नीसी आंधली, निसी बिना चंदा अंध ॥ ४२० ॥
 पठन गुनन कवि चातुरी, ए तीनो गुण सहेल । काम दहन भन बस करन, गगन चढन शुस्केल ॥ ४२१ ॥
 संपत देखी न हरखीये, विपत देखी न रोय । संपत छे त्यां विपत छे, कर्म करे ते होय ॥ ४२२ ॥
 भूख्यो ब्राह्मण बगायो ढोर, चांप्यो नाग नासंतो चोर । चंद भांड ने मातो सांद, ए सातेथी उगरीये मांड ॥ ४२३ ॥
 समजी पोते सुधरीये, सहुजन नहि सुधराय । पगे पगरसां पहेरीये, पृथ्वी नहि ढंकाय ॥ ४२४ ॥
 बळतां घर पोतातणुं, तेनी पीडा टाळ । परनी तारे श्री पढी, तुं तारु संभाल ॥ ४२५ ॥
 पहेलुं झान पछी दया, दसवैकालिक वाण । झान बिना किरिया करे, ते नवि होय प्रमाण ॥ ४२६ ॥
 जेम पावक संजोगथी, कंचन निर्मल थाय । तेम वर जप जपवा यकी, किलष्ट कर्म भल जाय ॥ ४२७ ॥

श्री
स्त्रानिक
दुरा
संजहः
॥ १६ ॥

समता सम सुख को नहि, एम भांखे भगवंत । भरतादिक भवजल तर्या, समता चित्र धरंत ॥ ४३८ ॥
अनंत तीर्थकर कहे, रागदेष भव मूल । रागदेषने जीतवा, समता छे अजुकूल ॥ ४३९ ॥
आभव सेवी आतमा, पामे हुःख समुदाय । वीतराग पूजा विना, चड गति गोथा स्वाय ॥ ४३० ॥
राज्य रमा दुर्लभ नहि, दुर्लभ नहि पुर धाम । अति दुर्लभ छे जीवनै, बोधि रत्न अधिराम ॥ ४३१ ॥
जन्म जरा मरणे करी, भरीयो आ संसार । जे प्रभु आणा मानशे, तस नहि बीक लगार ॥ ४३२ ॥
श्रुतथी दुर्गति दुर टले, श्रुतथी जाय विकार । श्रुतथी व्रत संजय पले, श्रुतथी भवजल पार ॥ ४३३ ॥
ज्ञाने संशय दुर टले, ज्ञाने पातिक जाय । ज्ञाने निर्मल आत्मा, ज्ञाने शिवसुख धाय ॥ ४३४ ॥
विनय वडो संसारमां, विनय धर्मनो सार । विनये विद्या आवडे, विनये जस विस्तार ॥ ४३५ ॥
मंत्र फले जग जस मले, दुर्गति हुःख पलाय । ब्रह्मचर्य प्रभावथी, सिंहादिक भय जाय ॥ ४३६ ॥
शालिभद्र धन्वो तथा, उत्तम चरित्र कुमार । सुप्रात्र दान प्रभावथी, पाम्या रिद्धि अपार ॥ ४३७ ॥
जेम गिरिमां सुर गिरिवडो, ज्ञानमां केवल ज्ञान । तरुणमां सुरतरु वडो, दानमां अभय प्रधान ॥ ४३८ ॥
बडा हुवा तो वया हुवा, बडी लंबी खज्जर । पंथीङुँ छाया नहि, फल रह गये दूर ॥ ४३९ ॥
सुखे पींजण पींजता, वया कुमहडी धाइ । पींजण वेचके बंधुक ली, गपके गोळी स्वाइ ॥ ४४० ॥
विद्या लहो वरसा लगी, बुद्धि विण न काम । हेतु समज्या वगरनुं, ए पोषटीयुं ज्ञान ॥ ४४१ ॥
भर वगडामां लुंटता, कोळी ठाकर भील । भर नगरीमां लुंटता, वेश्या बैद वकील ॥ ४४२ ॥

॥ १६ ॥

हुःख्यां तो धीरज रहे, सुख्यां यद नवि थाय । र्घ्यां मंत्र नषाक्षरी, आपण दिन वही जाय ॥ ४४३ ॥
अद्वार मरण निकटणे, जब जाणे बुध लोष । तब विशेष साधन करे, साधन अति होय ॥ ४४४ ॥
धर्म अर्थ अस काम शिव, साधन जगमें चार । व्यवहारे व्यवहार लख, निशे निज गुणधार ॥ ४४५ ॥
मूर्खकूल आचारथी, जाणे न धर्म सदीव । वस्तु स्वभाव धर्म सुधी, कहत अनुभवी जीव ॥ ४४६ ॥
खेह खजाङुं अरथ, कहत अज्ञानी जेह । कहत द्रव्य दरसावङुं, अर्थ सुज्ञानी तेह ॥ ४४७ ॥
दंपती रति क्रीडा प्रत्ये, कहत दुरमति काम । काम चित्त अभिलाखङुं, कहत सुमति गुणधाम ॥ ४४८ ॥
इह लोकङुं कहत शिव, जे आगम इग हीण । बंध अभाव अचल गति, भावत नित्य प्रबीण ॥ ४४९ ॥
एम अध्यातम पद लखी, करत साधना जेह । चिदानंद जिन धर्मनो, अनुभव पावे तेह ॥ ४५० ॥
समय मात्र प्रमाद तज, धर्म साधना मांय । अधिर रूप संसार लख, रे नर कहीये ज्यांह ॥ ४५१ ॥
छिजत छिन्न आउखो, अंजली जल ज्यूं मीत । काल चक्र माथे भमत, सोघत कहा अभीत ॥ ४५२ ॥
तन धन जोबन कारमा, संजाराग समान । सकल पदारथ जगतमें, सुपन रूप चित्त जान ॥ ४५३ ॥
मेरा मेरा क्या करे, तेरा हे नहि कोय । चिदानंद परिवासा, मेला हे दिन दोय ॥ ४५४ ॥
एसा भाव निहारतां, कीजे ज्ञान विचार । मिटे न ज्ञान विचार विण, अंतर राग विचार ॥ ४५५ ॥
ज्ञान रवि वैराग्य जस, हिरदे चंद समान । तास निकट कहो केम रहे, मिथ्या तम दुःख खाण ॥ ४५६ ॥
आप आपके रूपमें, माणत ममत मल खोय । नित्य रहे समता रसि, तास बंध नवि कोय ॥ ४५७ ॥

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ १७ ॥

परपरणति पर संगसुं, उपजत विनसत जीव । मिथ्या मोह पर भावको, अचल अभ्यास सदिव ॥ ४५८ ॥
जेसे कंचुकी त्यागसे, विनसत नहि भुजंग । देह त्यागथी जीव पण, तेसे रहत अभंग ॥ ४५९ ॥
जो उपजे सोतुं नहि, विनसे ते पण नांहि । छोटा मोटा तुं नहि, समज देख दिल मांही ॥ ४६० ॥
वरण बांखतो मे नहि, जात पातकुल रेख । राव रंक तुंही नही, नहि बाबा नहि भेस ॥ ४६१ ॥
तुं सौमे सौथी सदा, न्यारा अलख सरूप । अकथ कथा तेरी महा, चिदानंद चिद रूप ॥ ४६२ ॥
जनम मरण जिहां है नहि, इतभीत लब्लेश । नहि शिर आणा नर्दिकी, सोही आपणा देश ॥ ४६३ ॥
विनाशिक पुद्गल दशा, अविनाशी तुम आप । आप आप विचारतां, मिटे पुन्य अरु पाप ॥ ४६४ ॥
बेढी लोह कनकमयी, पाप पुन्य जग जाण । दोय थकी न्यारा भला, निज स्वरूप पहिछान ॥ ४६५ ॥
जुगल गति भुभ पुन्यथी, इतर पापथी जोय । चारो गति निवारीए, तब पंचमी गति होय ॥ ४६६ ॥
पंचमी गति विन जीवकुं, सुख तिहुं लोक मोजार । चिदानंद नवि जाणजो, एह मोटो निरधार ॥ ४६७ ॥
एह विचार हिरदे करत, ज्ञान ध्यान रस लीन । निर विकल्प रस अनुभवे, विकल्पता होय छिप ॥ ४६८ ॥
निर विकल्प उपयोगमे, रहे समाधि रूप । अचल उयोत जलके विहां, पावे दर्श अनूप ॥ ४६९ ॥
देख दर्श अद्भूत महा, काल त्रास मिट जाय । ज्ञान जोग उत्तम दशा, सद्गुरु एह बताय ॥ ४७० ॥
ज्ञानालंबन प्रौढ ब्रह्मी, निरालंबता भाव । चिदानंद नित्य कीजीये, एही ज मोक्ष उपाय ॥ ४७१ ॥
थोडा सामे जाणजो, कारज रूप विचार । कहत सुनत कछु ज्ञानको, कबू न आवे पार ॥ ४७२ ॥

॥ १७ ॥

मैं मेरा ए भाष्यी, बधे राग अरु रोष । राग रोस जो लोहिए, तोंलों मिटे न दोष ॥ ४७३ ॥
रागदेष जार्हु नहि, ताङुं काल न खाय । काल जीत जगमें रहो, एही ज मोक्ष उपाय ॥ ४७४ ॥
चिदानंद नित्य कीजीये, समरण सासोसास । वखत अमोलख जात है, खास खबर नहि तास ॥ ४७५ ॥
पुरुषे सर्व कला साधवी, कीजे बात जे होय अनुभवी । पुरुष तणुं जीव्यु प्रमाण, समय देखीने साधे ज्ञान ॥ ४७६ ॥
बालपणथी विद्या अभ्यास, यौवन पाम्ये भोग विलास । दृद्ध वये मुनिव्रत आदरे, अंतकाले ते दुस्तर तरे ॥ ४७७ ॥
पचवीश वर्ष विद्या अभ्यास, वर्ष पचास लगे भोग विलास । तेह उपर मुनिव्रत आदरे, अंतकाले ते दुस्तर तरे ॥ ४७८ ॥
बली बली नहि मानुष्य जन्म, बली विशेषे तरतम कर्म । रुडी मति आदरतां धर्म, अनेक जन्मनां छुटे कर्म ॥ ४७९ ॥
घन शीयल तप भावे करी, सुण राजा जेणे मती आदरी । परमेश्वरनी भक्ति करेय, भव बंधन छुटे नर तेय ॥ ४८० ॥
षटदर्शन मांहे एक देव, जूजूआ नाम अनंता एव । मूल धर्म दया व्रत धरी, साधो जन्म सुबुद्धे करी ॥ ४८१ ॥
सर्व विद्या तणो प्रमाण, पालो जीव दया बंधाण । सुणो भैरव नृप उत्तम गति, भगवंत भक्ते होये सद्गति ॥ ४८२ ॥
तीरथ यात्रा कीजे अभिराम, ए मन रहेवानां छे ठाम । जो मन क्षण एक भक्ति थीर रहे, परमलोक प्राप्ति कहे ॥ ४८३ ॥
मन चंचल न रहे क्षण ठाय, ते कारण कीजे उपाय । षटदर्शन उपाये भक्ति, व्यक्ति भक्ति करी विचारो युक्ति ॥ ४८४ ॥
एम जाणीने कीजे सत्य, जेम पामी जे उत्तम गत्य । मोटो धर्म दया बंधाण, अनंत जन्मनां टले संधाण ॥ ४८५ ॥
अंतकाल जोगीश्वर ध्यान, कीजे तो गति होये मान । सर्व भेद राजा प्रत्ये कही, कोक देव आव्यो घरे सही ॥ ४८६ ॥

बे घडीनी मोज

श्री
प्रस्ताविक
दुष्टा
संग्रहः
॥ १८ ॥

ताव कहे तुरीयामां बसु, गलकु देखी खडखड हसु । जेने घेर जाडी छास, तेने घेर माहरो वास ॥ ४८७ ॥
झुट ढोढाने काकडी, छपर खाधुं दंही । ऊर संदेशो भोकछे, खाटलो पाथर्यो के नही ॥ ४८८ ॥
भीडा तो भारे पडे, तुरीयु लावे ताव । बालोलो अति चाषडी, नीम्ब नीरोगी साव ॥ ४८९ ॥
कारेले कर कर घणी, वायु करे गबार । गीलोडे बुद्धि घटे, नीम्ब नीरोगी साव ॥ ४९० ॥
बुरीसुं कहे हुं वांकुं चुकुं, माहारे दीले छे सबी । माहारा खावामां स्वाद करे तो, नाख लींसु ने मरी ॥ ४९१ ॥
कोछुं कहे हुं गोळ गोळ, माहारा दीले छे छोल । माहारा खावामां स्वाद करे तो, नाख घेथी ने जोल ॥ ४९२ ॥
कारेलुं कहे हुं कडवुं बडवुं, माहारे माथे चोटली । जो खावानी यजा करे तो, करो रस ने रोटली ॥ ४९३ ॥
दुधी कहे हुं लांबी लीसी, माहारा दीले छे छाल । माहारा खावामां स्वाद करे तो, नांख चणानी दाळ ॥ ४९४ ॥
घडं कहे हुं रुडो दाणो, मारे माथे चीरो । मारी खबर क्यारे पडे के, बेन घेर आवे वीरो ॥ ४९५ ॥
घडं कहे में रातो मातो, मारे माथे ली । माहारी खबर तो पडे, जो होय गोळ ने घी ॥ ४९६ ॥
घडं कहे हुं रातडीयो, माहारे माथे लीटो । माहारुं भलापणुं क्यारे जाणो के, घी गोळमां लइ वीटो ॥ ४९७ ॥
वाजरो कहे माहारो उंचो छोड, माहरे माथे टोपी । माहरो गुण क्यारे जणाय के, खाय दुध ने रोटी ॥ ४९८ ॥
वाजरो कहे में लीलो पीळो, माहारे माथे टोपी । माहारी खबर तो पडे, जुवान घडे रोटी ॥ ४९९ ॥
वाजरो कहे हुं लीलुडो, माहारे लांबा पान । घोडा पांखाला बने, बुद्धा बने जुवान ॥ ५०० ॥
बलिहारी तुज वाजरी, जेना मोटा पान । घोडे पांखो आवीयो, बुद्धा थाय जुवान ॥ ५०१ ॥

॥ १८ ॥

॥५०२॥

छासठीयो कहे हुं धोळो मोळो, माहारे माथे बुरो । माहारी खबर तो पडे, जो होय वेर दुजाणो ॥ ५०२ ॥
जार कहे हुं धोल्डी, माहारे माथे बुर । माहारु भलपणुं क्यारे जाणो, के काळ दुकाळ्मां हुं पुरु ॥ ५०३ ॥
मग कहे हुं लीलो (काळो) दाणो, मारे माथे चांदु । बेचार महिना मने खाय तो, माणस उठाङु मांदु ॥ ५०४ ॥
मग कहे हुं लीलो पीळो, माहरे माथे चांदो । माहरी खबर तो पडे, जो माणस पडे मांदो ॥ ५०५ ॥
चोखो कहे मेरा अच्छा खाना, मेरा भरोसे गाम न जाना । खीचडी कहे में आवत जावत, रोटी कहे में धाम पहोंचावत ॥ ५०६ ॥
चोखो कहे हुं धोल्डो, मारे माथे चांदी । माहरु भलापणुं क्यारे जाणो, के ढोसी पडे मांदी ॥ ५०७ ॥
दाळ भातका सुतरा खाना, मेरा भरोसे गाऊ मत जाना । खीचडी कहे में आवत जावत, रोटी कहे में मजल कपावत ॥ ५०८ ॥
मकाइ कहे हुं झीणो दाणो, मारे माथे चोटी । माहरी खबर क्यारे पडे के, वेर दुजे झोटी ॥ ५०९ ॥
मकाइ कहे मने झीणी दली, कर्मसंयोगे वालोळ मळी । मुखे पेयाने पेटे दाम, मकाइ कहे ए महारु काम ॥ ५१० ॥
मकाइ कहे हुं झीणो दाणो, माहारे माथे नाकु । मारी खबर क्यारे पडे के, घोडुं आवे थाक्युं ॥ ५११ ॥
कोड कहे हुं राती माती, माहारे माथे टीली । हाथ पग तो उंघी रहे, पुंठ थाय हीली ॥ ५१२ ॥
वाल कहे हुं मोटो दाणो, घणा लाकडा बालुं । चार दिवस जो मने सेवे तो, सभामां बेसतो टालुं ॥ ५१३ ॥
चीणो कहे हुं चीपटडो, नवदाणाथी नीचो । माहरु भलापणुं क्यारे जाणो, के वरसाद थाय ओछो ॥ ५१४ ॥
कोदरा कहे माहारो खडदाणो, माहरे माथे छोडां । माहरो खप क्यारे पडे के, वरस आवे खोडां ॥ ५१५ ॥
लांग कहे हुं लांबो दाणो, वचमां एक टेको । बे चार महीना मने खाय तो, लाकडीनो जलाबुं टेको ॥ ५१६ ॥

थी
अस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ १९ ॥

शीयाले सोरठ भली, उनाळे गुजरात । वरसावे वागड भली, कछडो बारे मास ॥ ५१७ ॥
एक सवाया सवा, घरमां बेठा लवा । लवा खाय कढी, बे सवाया अढी ॥ ५१८ ॥
एक सवायु सवा, चणा लीधा नवा । तेनी कीधी कढी, बे सवाया अढी ॥ ५१९ ॥
एक दोहु दोढ, पथारीमां पोढ । पथारीमां मन, बे दोढाने तन ॥ ५२० ॥
एक अढीयु अढी, पोपट गया पढी । पोपटे मारी चांच, बे अढीयाने पांच ॥ ५२१ ॥
एक अढीयु अढी, कुकड बीलाही बढी । कुकडे मारी चांच, बे अढीयाने पांच ॥ ५२२ ॥
एक उंडु उंठ, घरमां पेंडु उंट । उंट करे छे वात, बे उंठाने सात ॥ ५२३ ॥
पंदर एकु पमर, पाढी करे हुमर । पाढी पाडे चीस, पमरना दुना त्रीस ॥ ५२४ ॥
बावी एकु बावी, धंडमां रोटली चावी । धंडनी रोटली सुंवाली, बावी दु चुम्माली ॥ ५२५ ॥
चाली एकु चाली, बावे घोडी पाली । घोडी गइ बेसी, ने चाली दु ऐसी ॥ ५२६ ॥
प्रथम धान्यने बीजे धन, त्रीजे स्त्री ने चोथे तन । पांचमें होय पशुनो संच, लखाय कागळमां श्रीपंच ॥ ५२७ ॥

गुरुशिष्य-समस्या-प्रश्नोत्तर

पान सडे घोडा हठे, विद्या विसर जाय । अंगारे रोटी जळे, कहो चेला क्युं थाय ॥ ५२८ ॥ फेरव्या विना
कण कोठारे सडे अने, कांस्तु कटाइ जाय । जोगी नर झांखो पडे, कहो चेला क्युं थाय ॥ ५२९ ॥ रात्र विना
आंत्रा करे लग रही, भर कर सणे जाय । छोबु दोवा दे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५३० ॥ बुद्धि विना

॥ १९ ॥

भरे चोमासे गढ़ पडे, घोडा घास न खाय । छते पलंगे भोय सुवे, कहो चेला क्युं थाय ॥ ५३१ ॥ पाया विना
छते ओजारे चाले नहि, गंजीके न समाय । आण पाण ना थइ शके, कहो चेला क्युं थाय ॥ ५३२ ॥ आवज्या विना
मोडुं मोती मुलकमां, सरोवर पीठ न जाय । रावत भागे राडमां, कहो चेला क्युं थाय ॥ ५३३ ॥ पाणि नहि
सरोवर मोडुं पाणी गयु, परजा रुठी जाय । लीयो शाक अमथो रहो, कहो चेला शुं थाय ॥ ५३४ ॥ पालि नहि
उभावाथी थरहरे, चरखे रु नवि थाय । महीसी दुधे उतरे, कहो चेला क्युं थाय ॥ ५३५ ॥ वारि नहि
पाक साखी भुखे मरे, भेंस गइ छटकाय । लखतां ओलबांकी लखी, कहो चेला क्युं थाय ॥ ५३६ ॥ पाढी नहि
घोडो घोडी न हाथीयो, चोर ढंदोता जाय । आइ कमाणी फरी गइ, कहो चेला क्युं थाय ॥ ५३७ ॥ जाग्यो नहि
घोडे घास न बोटीयो, चाकर रुठो जाय । छते पलंगे भोये सुये, कहो चेला क्युं थाय ॥ ५३८ ॥ पायो नहि
कंही धुंओ न नीसरे, मोटो वाय न जाय । तीरा मछी वही गइ, कहो चेला क्युं थाय ॥ ५३९ ॥ जाली नहि
काप्यो तुटे बल घटे, खीचड लुखो खाय । कामण नेह वधे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५४० ॥ चोपड नहि
अंकारे हल वहे, पग अडवाणे जाय । ढाढी गावे एकलो, कहो चेला क्युं थाय ॥ ५४१ ॥ जोडी नहि
घर थकी घोडी गइ, गइ अणदोइ गाय । नटी शणगार सजे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५४२ ॥ वाली नहि
बपैयो पीयु पीयु रडे, खेती सुकाइ जाय । पालपंथी पाल्लो पडे, कहो चेला क्युं थाय ॥ ५४३ ॥ पाणि नहि
घर आण्यो छुव्यो पशु, वात होवे वीत जाय । स्त्रिना केश छुटा पडे, कहो चेला क्युं थाय ॥ ५४४ ॥ बांध्या नहि
राजा राज विणस्सियो, दीने तेजी न थाय । मोभे बेठा सास गयो, कहो चेला क्युं थाय ॥ ५४५ ॥ दीबेल नहि

श्री
अस्त्वाविक
दुहा
संग्रह

॥ २० ॥

मुकी वरतु जडे नहि, चेटक शुली जाय । लखतां खोडु लखी गयो, कहो चेला क्युं थाय ॥ ५४६ ॥ सुरता नहि
घर आयो सज्जन गयो, घोडो दोडत जाय । गाढ बंध हीला पडथा, कहो चेला क्युं थाय ॥ ५४७ ॥ ताणे नहि
मेळ भला शोभे नहि, गामज खावा धाय । हाट श्रेणी शोभे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५४८ ॥ वसति नहि
दान वात जाणे नहि, धर्म द्वार नहि जाय । तप कर्यो निष्फळ गयो, कहो चेला क्युं थाय ॥ ५४९ ॥ भाव नहि
सज्जन लागे दुरजना, मातपिता न सोहाय । घर त्रिया रुठी फरे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५० ॥ हेत नहि
दीवे पतंग झणी मरे, परणी परदेश जाय । अणघटता घणा करे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५१ ॥ लोभे करीने
छते पलंगे भोंय सुवे, घडो छलक्यो जाय । छते डगले टाहचे मरे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५२ ॥ भर्यो नहि
मोडुं शहेर वसे नहि, काया क्षीण ज थाय । अडोदल पाछो हठे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५३ ॥ राजा नहि
घोडो तो दुर्बल थयो, नोकर रुठो जाय । भिक्षुक तो शुंडो बदे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५४ ॥ पास्यो नहि
निज त्रिया अडबी फरे, परवज कोरा जाय । मोटा सुत वहाणे फरे, कहो चेला क्युं थाय ॥ ५५५ ॥ संपत्ति नहि
खेतर चोरे भेलीयो, गामे चोरी बहु थाय । ताकी दाण आवे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५५६ ॥ चोकी नहि
हाथ चूडी शोभे नहि, अमल चडा न थाय । आप्यो केस खपे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५५७ ॥ रंग नहि
आंबो तो खाटो लगे, गुमडे पीडा थाय । भर्यो घडो फाटी गयो, कहो चेला शुं थाय ॥ ५५८ ॥ पाक्यो नहि
गाये पण शोभे नहि, कूचे नीर न थाय । नवमो ग्रह शोभे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५५९ ॥ सीर नहि
जाडे फल नवि नीपजे, त्रिया गर्भ नवि थाय । वाढी भली शोभे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५६० ॥ फूल नहि

॥ २० ॥

एक छोड एवो जेना, भाला जेवडां फळ । शाकनो ए राजा छे, कहे तुं क्यु ए फळ ॥ ६२० ॥ भीडो
सुरतनुं उंधीयुं, मुंबइनी जात । कतार गामकी कतारी, वर्खणाय भली भात ॥ ६२१ ॥ पापडी
लांबी लांबी लाकडीने, झाड उपर लटके । तोडी लोक शाक करे, मारी मारी फटके ॥ ६२२ ॥ सरगवानी झींग
लीली लीली सब्बीयो, ने गांठे गांठे चोर । चोर चोरनुं तो शाक थाय, छोड खाय ढोर ॥ ६२३ ॥ चोळा फळी
अणीवाळा अंगळां, तोडी लोक खाय । तरखानी जातनां, शाक तेनुं थाय ॥ ६२४ ॥ गवार
लीलो लीलो गोळो, ने अंदर लाल मेवो । लालम लाल लालम लाल, बाळको खावा आवो ॥ ६२५ ॥ तरबुच
मेरु जेबु पतराळु, ने बने शाकनो हलवो । बीन सतारनो बावो, कमंडलामां हलावो ॥ ६२६ ॥ दुधी
गोळ गोळ कोठीमङ्गुं, धरतीमां थाय । तक्की करे काचली, तेनुं शाक करी खाय ॥ ६२७ ॥ बटाका
लीला रगा पीळा रगा, आव्यारे परदेशी सगा । राखशो तो रहीयुं, नहि तो त्रण मासे जयुं ॥ ६२८ ॥ केरी
भेश वींयाणी पाडो पेटमां, दुध दरवारमां जाय । चतुर हो तो समजी लेजो, मूरख गोथां खाय ॥ ६२९ ॥ केरी
बापे जन्मी देटडी, देटीये जन्मयो बाप । ए वरत तमे उकेलजो, बेटी भली के बाप ॥ ६३० ॥ केरी
इङ्गुं हतुं त्यारे बोलतुं, बर्चु बोल्ये नहि । बब्बे जुग वही गया, ब्रह्माने मालुम नहि ॥ ६३१ ॥ नालीयेर
तपेलामां तपेल्हुं ने, मांहि कलंकी घोडो । मारु उखाणुं कहे तेने, आपु सोनानो दोरो ॥ ६३२ ॥ नालियेर
वनहरति-वनफरति, सवा लाख चुनीये जडी हती । उत्थापन वखते श्री नवनीत, पियाजीने धरीती ॥ ६३३ ॥ दाढम
गरम देशनी दीकरी, माथे राखी टोपली । पेटमां राखे छोकरो, तेनी किम्मत पा दोकडो ॥ ६३४ ॥ खारेक

श्री
भस्ताविक
दृष्टा
संग्रहः
॥ २३ ॥

धोळु ने धमक दीये, लही चढ़युं तोले । चतुर होतो चेतशो, मूरख काँइ न बोले ॥ ६३५ ॥ श्लची
पीयु जाजो पाटण शहेर, वहोरजो हलदर ने हीर । एक चीज एवी वहोरजो, जेने माथे चार शीण ॥ ६३६ ॥ लर्वीनि
नगरमां नागी फरे, वनमां पहेरे चीर । ते तो तमे लावजो, महारी सगी नण्डना वीर ॥ ६३७ ॥ सोपारी
छ माणसनुं साटवेल, माणसनुं शुं पड़युं । ताणीने बांधी गांसडी, भांगीने झुको कर्युं ॥ ६३८ ॥ नागरवेलना पान
कोणे हीमाळो सेवीयो, कोणे सेवी आग । कोणे करवत मुकाबीया, कइ राणीने काज ॥ ६३९ ॥ काथो चूनो सोपारी
माथा केरो गोफणो, हैया केरो हार । दीने करुं दीकरो, राते करु भरथार ॥ ६४० ॥ साढलो [नागरवेलीने काजे
आद्याक्षर विण जगजोवाडण, अंत्याक्षर विण मीठुं । मध्याक्षर विण सहु संहारण, ते में नजरे दीठुं ॥ ६४१ ॥ काजल
अंग काळु दांत उजळा, चाले घम्मर चाल । सासु वहुने दीकरी, ए त्रणनो एक भरथार ॥ ६४२ ॥ चूडलो
एक नरे नरने गल्यो, तेथी शोभे तन । ए तो उत्तम जन गणो, समजो तमे सज्जन ॥ ६४३ ॥ डगलो
कर शोभे नहि मुद्रिका, शिर छत्र नहि तात । ताप हरे जाता नहि, ते छे जग विख्यात ॥ ६४४ ॥ छत्री
कुत्ता मारण जगतरण, अडवडीया आधार । कथा तुं मत वीसरे, होंकारे हथीयार ॥ ६४५ ॥ लाकडी
लाकडानो बांकडो, घडनो आटो खाय । एक तमाचो आपुं तो, भों भों करतो जाय ॥ ६४६ ॥ ढोल
जीव विनानुं जानवर, दो मुख प्रत्यक्ष दीठ । पीठ खवरावी पीटीये, बोले मधुरो मीठ ॥ ६४७ ॥ मृदंग
देहका जेसा दडदडे, ने पत्थर जेसी काया । वानर जेसा उँछ लगाया, देखो जनावर केसा ॥ ६४८ ॥ जंजरी
चोखंडी नगरी बनी, छ चार दरवाजा । सोळ राजा ने सात सीपाइ, धो उत्तर महाराजा ॥ ६४९ ॥ सोगठबाजी

॥ २३ ॥

घर स्वरच बांध्या धणाँ, चेपारे लाभ न थाय । लेणुं पालु जडे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५६१ ॥ अविचार्यु करे
द्वारे तालु नवि उघडे, मंत्र सिद्ध नवि थाय । दीठी बरतु थाये नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५६२ ॥ कुंची नहि
नारी नेत्र शोभे नहि, अक्षर फीका लखाय । घडाउ घाट शोभे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५६३ ॥ शामता नहि
छते ओजार चाले नहि, गंजीके न रमाय । बे कुतरा बाजी मरे, कहो चेला क्युं थाय ॥ ५६४ ॥ पालुं नहि
मोल (पाक) सारो पाके नहि, चोर सबी अक्लाय । मेमान मन रीझे नहि, कहो चेला क्युं थाय ॥ ५६५ ॥ स्वातर विना
वाढी परवडी, लो ह्याणुं गाम । लगीरा पीपळा, वज्र एकज पान ॥ ५६६ ॥ जीभ
काळो घोडो कमकाबरो, नगरी जोतो जाय । सवा लाख टका आपु, पण तेनुं मूल नहि थाय ॥ ५६७ ॥ आंख
सोपारी जेवडुं सार्हिंगडु, तलनो त्रीजो भाग । ए सारंगडे बे रत्न गल्याँ, एक धरती ने बीजुं आभ ॥ ५६८ ॥ कीकी
नाकाशानी दीकरी, भीताशाने दीधी । पांच भाइ दोडथा त्यारे, बे भाइये लीधी ॥ ५६९ ॥ नाकनी लीटि
अमारा स्गदण ओडण गोदण, तुं शुं जाणे भाइ बासु । गाढा खेतुना बापनीदैयर, मारा सगा धणीनी सासु ॥ ५७० ॥ भाइ बेन
नहि सगो नहि सागवो, रेडो देखी रोइ । एना बापनो बनेवी, मारो सगो नणदोइ होइ ॥ ५७१ ॥ मा दीकरो
मा दीकरी बे माथु ओळे, बे जण पासे आवे । एक कहे महारो बाप, बीजी कहे महारो बाप ॥ ५७२ ॥ ससरो जमाइ
गोपीने घेर गोपी आवी, सांभळ गोपीजी । बार हाथनुं तुंबडुं, ने तेर हाथनुं बी ॥ ५७३ ॥ आढहर अने आढी
बारसो चत्ताँ ने बारसो उंधा, बारसे बावन वीर । महारुं वरत वरते तेने, आपुं सोनानो चीर ॥ ५७४ ॥ नबीयाँ
तपेलामाँ तपेलुं, मांहे बलंकी घोडो । खोलाय तो खोलो, नहि तो बेठा माथुं फोडो ॥ ५७५ ॥ तालुं

भी
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ २१ ॥

गोळ गोळ फरती गाय, फरती फरती गाती जाय । दाणा दाणा खाय, पण पेट नहि भराय ॥ ५७६ ॥ घंटी
पत्थर मटी थइ प्रेमदा, भोजन करतां गायं । एनुं अहधु अंग फुदडी फरे, तेनुं एठुं सहु कोइ खाय ॥ ५७७ ॥ घंटी
चार तसुनुं छोडीयुं, जइ भराव्युं ढुठे । चतुर होय तो चेतजो, मूरख खाशे गोये ॥ ५७८ ॥ घंटीनी पाठ्ठी
हल हल्दुं ने जमीन पात्थी, वावनारो चतुर सुजाण । हाथे वाव्यां ने हैये लण्यां, तमे समजो सहु सुजाण ॥ ५७९ ॥

हल कहेतां कलम, जमीन कहेतां कागळ, हैये लण्यां कहेतां अक्षर वांचो

एक जनावर ऐड, तेनी चांच बोले चैड । तेनो सरीयो सरदार, तेनी मूढी मुद्दाल ॥ ५८० ॥ बख्नी कलम
चतुरा चंचल चालती, थाकी गइ को दीस । पाढी लागी दोडवा, ज्यारे छेदुं शीष ॥ ५८१ ॥ बख्नी कलम
इन्तासा मुनि राजा, इंवासा पूँछ । दोड जाय मुनिराम, पकड लावे पूँछ ॥ ५८२ ॥ सोय अने दोरो
एक रांड चंदु मंदु, पहेरे इसका वाधा । वाधा पहेरी चटका करे, अंग वधा उधाडा ॥ ५८३ ॥ सोय अने दोरो
अग्नि कुँडमांथी नीकळी नारी, जळ विना तो डुबकी मारी । पोते तरे ने पीयुने तारे, ए वात राजा भोज विचारे „
सुंदर सरोवर जळ भर्यु, तेमां बुडे न कोय । तमो आओ त्यां मुझी, त्याग ते मढारे होय ॥ ५८४ ॥ दर्पण
पांच बेतनी पुतळी, मुख लाढाना दंत । नारी संगे नित्य रमे, चतुर विचारो संत ॥ ५८५ ॥ सांवेलु
एक नारी दो घाघरा, छवके नाडां छो । माये फरके पुँछडी, तेनो उत्तर दो ॥ ५८६ ॥ त्राजवां
छ पगनी चरकळी, वे ताज बुजे । पेट वचे पुँछडी, एनुं काँइ मुजे ॥ ५८७ ॥ त्राजवां
पग विना डुंगर चढे, मुख विना खडखाय । राजा पुछे वजीरने, ए कयु जनावर जाय ॥ ५८८ ॥ देवता

॥ २२ ॥

गोरी पारकी गोरी पुत्री, नदीये नावा जाय । गोरीनी आंखमां दीवा बळे, मोरी चौटामां वेचाय ॥ ५९० ॥ दीवासकी
नानुं तो फूल जेवडुं, पूळे पीतुं नीर । ते पाठ्वुं मारी बारीये, आवसो सुंदर धीर ॥ ५९१ ॥ दीवो
अम्नि कुङ्डमांधी नीकळे, भमर कुङ्डमां जाय । पंडित पुळे पंडितने, फुल वेलाने स्वाय ॥ ५९२ ॥ दीबो
उंचुं तो उंट जेवडुं, नदीये न्हावा जाय । जेनी पांखडीये दीवा बळे, ते हाटो हाट वेचाय ॥ ५९३ ॥ दीवासळीनुं बोयु
कट कट कणसळुं, नाना मोटा पग । मोटो चाले वार गाड, नानो चाले डग ॥ ५९४ ॥ घडीयाळ
वाचा विण वोल्या करे, चाले छे विण पग । कांटा प्ण वागे नहि, तेने जाणे बधुं जग ॥ ५९५ ॥ घडीयाळ
आठ कटके नर नीपजे, तेमां ख्लि वे नर चार । नपुंसकमां वे एह छे, तेमें तज्युं मनोहार ॥ ५९६ ॥ स्वाटलो पलंग
आठ कटके नर नीपजे, नारी दो नर चार । वच्चे वे नपुंसक रह्यां, चतुर करो विचार ॥ ५९७ ॥ स्वाटलो पलंग
दो नारीने दोवे नळां, नरने नामे नाम । वाइ ए भरावा आवी तुज घर, महारे तेनुं पढयु छे काम ॥ ५९८ ॥ स्वाटलो पलंग
अट कट लाकडी, जोवन जाळी । ए वरत वरते तेने, आपु सोनानी वाळी ॥ ५९९ ॥ स्वाटलो पलंग
आठ काटनुं लाकडुं, वच्चमां भमर जाळी । महारो अरथ कहे तेने, आपु सोनानी पाळी ॥ ६०० ॥ वाण भरेलो स्वाटलो
चोसंडु ने चोसळुं, बीवा वर्णि भात । आवी तेने कारणे, होयतो वाइ आप ॥ ६०१ ॥ गोदडु
पशु नहि पण चार पग, एक वांसो बी शीष । वाळक तेनां पेटमां, शी वस्तु ते तुं कहीश ॥ ६०२ ॥ घोडीयुं
वांकी चूंकी वांकडी, मांहि पढयु छे हाड । ए अरथ कहे तेनां, हालरडां गाड ॥ ६०३ ॥ घोडीयुं पारणुं
हल्लु हल्लु आवेने, हल्लु हल्लु जाय । एक रडे ने बीजु, मंगल गाय ॥ ६०४ ॥ घोडीयुं वाळक रडे ने माता गाय

श्री
अस्याविक
दुहा
संख्या:
॥ २२ ॥

ढम ढोल मांहे पोल, उपर छत्र छाया । माहारु उखाणुं कहे, तेने आपु सोनाना पाया ॥ ६०५ ॥ टांड
पाणी थकी निपजे, पाणी अडे जीव जाय । चालो सखी तेने बाल्वा, तो अद्को आवरदा याय ॥ ६०६ ॥ काचो घडो
लीली पीछी वांसची, बजावनार कोण । बीबी चाल्या सासरे, मनावनार कोण ॥ ६०७ ॥ ठाठडी
बाढी करीने वावीए, नहि लीलानो भाग । गाडु भरीने लावीए, जगत बधु एने खाय ॥ ६०८ ॥ शीढुं
लीली टोषी राता जगा, आद्यारे परदेशी सगा । खाय खाय ने हाय-हाय ॥ ६०९ ॥ मरचां
तीखी तीखी तनमनी, वांसना सरखा पान । महारु उखाणुं कहे, तेनी जात पर कुरबान ॥ ६१० ॥ मरचां
तीखुं तीखुं तरकडुं ने, उपर कलंकी गोटी । लीलु सुकु रातु पत्तु, मसालानुं मोती ॥ ६११ ॥ मरचां
महेतारे महेता, तमे कये गाम रहेता । ढींग कुवानुं पाणी पीने, पांदडामां रहेता ॥ ६१२ ॥ वेगण
तीखां ने वळी तकमरीयां, कदली जेवा पान । ए वरत वरते तेने, आपु वीरमगाम ॥ ६१३ ॥ वेगण
काळी धोळी सरपोलीने, लोको तेने खाय । मूळानी बेन तीखी, शाक तेनुं थाय ॥ ६१४ ॥ मोघरी
राता राता रतनजी, उपर लीलां पान । मूळानो तो सगो भाइ, अथाणामां मान ॥ ६१५ ॥ गाजर
तरगाळु ने वांकडु, घीने नामे नाम । ए वरत वरतवामां, गुंचवाणुं आखु गाम ॥ ६१६ ॥ तुरीयु
जेने वेर पवन न संचरे, जेनी छायाये बेसे न कोय । ते फळने मोकलावजो, मारे एकादशी वृत होय ॥ ६१७ ॥ काकडी
रायतानी राणी, अने कचुंबरनी मा । शाकनी छे सासु, तेमां ना कहेवाय ना ॥ ६१८ ॥ काकडी
कडवु कडवु लींबुळीयुं ने, उपर धोळा धचका । केरी रस साथे लोको, शाकनां भरे बचका ॥ ६१९ ॥ कारेलु

॥ २२ ॥

एक छोड एवो जेना, भाला जेवडां फळ । शाकनो ए राजा छे, कहे तुं क्यु ए फळ ॥ ६२० ॥ भीढो
सुरतनुं उंधीयुं, मुंबइनी जात । कतार गामकी कतारी, बखणाय भली भात ॥ ६२१ ॥ पापडी
लांबी लांबी लाकडीने, झाड उपर लटके । तोडी लोक शाक करे, मारी मारी पटके ॥ ६२२ ॥ सरगवानी शींग
लीली लीली सळीयो, ने गांठे गांठे चोर । चोर चोरनुं तो शाक थाय, छोड खाय ढोर ॥ ६२३ ॥ चोळा फळी
अणीवाळा अंगजां, तोडी लोक खाय । तरवानी जातनां, शाक तेनुं थाय ॥ ६२४ ॥ गवार
लीलो लीलो गोळो, ने अंदर लाल मेवो । लालम लाल लालम लाल, बाल्को खावा आवो ॥ ६२५ ॥ तरबुच
मेरु जेबु पतराळु, ने वने शाकनो हल्वो । बीन सतारनो वावो, कमंडलामां हलावो ॥ ६२६ ॥ हुधी
गोळ गोळ कोठीमङ्गुं, धरतीमां थाय । तळी करे काचली, तेनुं शाक करी खाय ॥ ६२७ ॥ बटाका
लीला रगा पीळा रगा, आव्यारे परदेशी सगा । राखशो तो रहीशुं, नहि तो त्रण मासे जशुं ॥ ६२८ ॥ केरी
भेश वींयाणी पाढो पेटमां, दुध दरवारमां जाय । चतुर हो तो समजी छेजो, मूरख गोथां खाय ॥ ६२९ ॥ केरी
बापे जळ्मी बेटडी, देटीये जळ्यो बाप । ए वरत तमे उकेलजो, बेटी भली के बाप ॥ ६३० ॥ केरी
इङ्गुं हतुं त्यारे बोलतुं, बच्चु बोल्टे नहि । बब्बे जुग वही गया, ब्रह्माने मालुम नहि ॥ ६३१ ॥ नालीयेर
तपेलामां तपेळुं ने, मांहि कळंकी घोडो । मारु उखाणुं कहे तेने, आपु सोनानो दोरो ॥ ६३२ ॥ नालियेर
वनहरति-वनफरति, सवा लाख चुनीये जडी हती । उत्थापन बखते श्री नवनीत, पियाजीने धरीती ॥ ६३३ ॥ दाढम
गरम देशनी दीकरी, माये राखी टोपली । पेटमां राखे छोकरो, तेनी किम्मत पा दोकडो ॥ ६३४ ॥ खारेक

श्री
प्रस्ताविक
दुष्टा
संग्रहः
॥ २३ ॥

धोळ ने धमक दीये, लही चढ़युं तोले । चतुर होतो चेतशो, मूरख कांइ न बोले ॥ ६३५ ॥ एलची
पीयु जाजो पाटण शहेर, वहोरजो हलदर ने हीर । एक चीज एवी वहोरजो, जेने माथे चार शीग ॥ ६३६ ॥ छर्वीय
नगरमां नागी फरे, बनमां पहेरे चीर । ते तो तमे लावजो, महारी सगी नणंदना वीर ॥ ६३७ ॥ सोपारी
छ माणसनुं साटवेल, माणसनुं शुं पड़युं । ताणीने बांधी गांसडी, भांगीने झुको कर्यु ॥ ६३८ ॥ नागरवेलना पान
कोणे हीमाळो सेवीयो, कोणे सेवी आग । कोणे करवत मुकाबीया, कइ राणीने काज ॥ ६३९ ॥ काथो चूनो सोपारी
माथा केरो गोफणो, हैया केरो हार । दीने करुं दीकरो, राते करु भरथार ॥ ६४० ॥ साडलो [नागरवेलोने काजे
आच्याक्षर विण जगजोवाडण, अंत्याक्षर विण भीडुं । मध्याक्षर विण सहु संहारण, ते में नजरे दीडुं ॥ ६४१ ॥ काजल
अंग कालु दांत उजका, चाले घम्मर चाल । सासु बहुने दीकरी, ए त्रणनो एक भरथार ॥ ६४२ ॥ छूडलो
एक नरे नरने गल्यो, तेथी शोभे तन । ए तो उत्तम जन गणो, समजो तमे सज्जन ॥ ६४३ ॥ डगलो
कर शोभे नहि मुद्रिका, शिर छत्र नहि तात । ताप हरे जाता नहि, ते छे जग विख्यात ॥ ६४४ ॥ छब्री
कुत्ता मारण जगतरण, अहवडीया आधार । कथा तुं मत बीसरे, होंकारे हथीयार ॥ ६४५ ॥ लाकडी
लाकडानो बांकडो, घुंनो आटो खाय । एक तमाचो आयुं तो, भों भों करतो जाय ॥ ६४६ ॥ ढोल
जीव विनानुं जानवर, दो मुख प्रत्यक्ष दीठ । पीठ खवरावी पीटाये, बोले मधुरो मीठ ॥ ६४७ ॥ मुदंग
देहका जेसा दहदडे, ने पत्थर जेसी काया । वानर जेसा पुँछ लगाया, देखो जनावर केसा ॥ ६४८ ॥ जंजरी
चोरवंडी नगरी घनी, छ चार दरवाजा । सोळ राजा ने सात सीपाइ, घो उत्तर महाराजा ॥ ६४९ ॥ सोगडावाजी

॥ २३ ॥

नारीने तो नर घणां, ज्ञाझा साथे प्रीत । नारी पेलो नर मले, ए कोना कुळनी रीत ॥ ६५० ॥ सोमडावाजी
उंची उंची घुघवे, नीचे पडे लाल । ए वरत न वरते, तेनो बाप खेतरपाल ॥ ६५१ ॥ परंग
आडु नाखु पाडु नाखु, पाडाना पग वाढी नाखु । आगळ पाछळ आंख फेरवो, तो पण पाडु बांसे ने बांसे ॥ पहळयो
आभ विण चांदो उगीयो, जळ विण बुडच्यो हंस । थड विण चंपो मोरीयो, ते जोवा गळती महारा कंत ॥ ६५३ ॥ आभलुं
पडी पण भांगी नही, कटका थया बे चार । वगर पांखे उडी गइ, तमे चतुर करो विचार ॥ ६५४ ॥ रात्री
अहींथी नाख्यो वालोळीयो, उग्यो अमदावाद । फळ फूल मालवे, शींग ज्ञालावाड ॥ ६५५ ॥ चंद्रमा
शींग सहित जे जनमीयो, जोबनमां शींग मांय । जोबन फीटी वृद्ध थयो, शींग फरीने थाय ॥ ६५६ ॥ चंद्रमा
छ पगनुं छुंछुं मंछुं, नाम लेता जुओ । नाम लळने कळुं छुं भाइ, जुओ जुओ जुओ ॥ ६५७ ॥ जु
छ पगनुं चीपटडुं, चौटे चाल्यु जाय । राजा पुछे राणीने, ए कयु जनावर जाय ॥ ६५८ ॥ जु
नारीये नर वधारीयो, नारी नरने पेट । चतुर हो तो समजी लेजो, बेठी छांया हेठ ॥ ६५९ ॥ उधेइ
पगथी मोडुं पुंछडुं, माथाथी मोटी आंख । राजा भोज विचार करीने, उत्तर तेनो भांख ॥ ६६० ॥ तीड
भरे फाळ पण मृग नहि, नहि ससलो नहि श्वान । मों उंचु पण मोर नहि, तमे समजो चतुर सुजान ॥ ६६१ ॥ देढको
पढतो पण पंडित नहि, पूर्यों पण नहि चोर । चतुर हो तो चेतजो, मधुरो पण नहि मोर ॥ ६६२ ॥ फोपट
सारिंगे सारिंग गळयो, सारिंग आव्यो धाय । कुलको सारिंग जो रखु, तो मुखको सारिंग जाय ॥ ६६३ ॥ मोर
जेने खाधे विष चढे, तेने जो कोइ खाय । रमे कुमारी बाजीये, ये अँधाणीये राय ॥ ६६४ ॥

श्री
अस्ताविक
दुहा
संख्यः
॥ २४ ॥

एक जनावर अइड, तेनी चांच बोले चइड । तेनो सूर्य सरदार, तेनी होक मूलदार ॥ ६६५ ॥ मोर
काळा काळा काकाजी, ठगराना पीर । गामे गाम ठामे ठाम, खाइ जाय खीर ॥ ६६६ ॥ कागडो
काळी काळी कंकुवाइ, आंवा ढाळे होले । उनालामां केरी खाती, मीठा टहुके बोले ॥ ६६७ ॥ कोयल
नख जेटली नखली, नखे नखे धा । ए वरत न वरते तो, गाममांथी जा ॥ ६६८ ॥ नेरणी
गाय वीयाणी गोंदरे, वाछरहुं वाडामांय । दो नारी झुले पारणे, तेनां छोकरा लश्कर मांय ॥ ६६९ ॥ बंधुक
नारी पण निर्वल नहि, काळी पण नहि कोल । वसे दरेसा पण नहि, उत्तर एनो बोल ॥ ६७० ॥ तरबार
कालुडी रे कालुडी, काळा दरमां रहेनारी । लाल पाणी पीनारी, सरकारने जवाब देनारी ॥ ६७१ ॥ तरबार
आघी गुरुनी वावडी, आघो घोडानो नाळ । आठम केरो चांदलो, चोयो सरज्यो काळ ॥ ६७२ ॥ धनुष्य वाण
काळुं ने कदरामणुं, खाता लागे खुंडु । ए वरत वरते तेने, आपुं सोनानुं कुंडु ॥ ६७३ ॥ अफीण
हुंगर उपर दव बळे, नदी करे पोकार । चतुर हो तो चेतजो, मूरख करो विचार ॥ ६७४ ॥ होको
नदी कांठे देहको बोले, माथे छे वळी भढी । चतुर हो तो चेतजो, मूरखे वात वंठी ॥ ६७५ ॥ होको
देहक जेसा दडदडे, मींदड जेसा माथा । हाथी जेसी सुंद चडावी, देखो जनावर केसा ॥ ६७६ ॥ होको
एक जातीती सारे काम, अने खुडे कामे भाळी । हेठे पाणी उपर देवता, बचमां कुटी वाळी ॥ ६७७ ॥ होकानी बजर
चार माथा पण ब्रह्मा नहि, छ पग पण जु नहि, पेटमां पाणी पण नालीएर नहि, आखला पर वेसे पण महादेव नहि ॥ पखाली
एक जनावर अइड, तेनी चांच बोले चइड, तेनो सरइयो सरदार, तेने माथे मणनो भार ॥ ६७९ ॥ धाणी

॥ २४ ॥

गढ कोठने कांकरे, पथरा चोकी करे । एक नारीने कारणे, लाखो जीव मरे ॥ ६८० ॥ धाणी
 वांको चुंको बावलीयो ने, तेल गलायां खाय । ए वरत वरते नहि ते, आंटो मारवा जाय ॥ ६८१ ॥ धाणी
 वत जेवही चरकली, ने ढाल जेवहुं फूल । काचा कमळ उतरे, तेनुं पाके थाय भूल । ६८२ ॥ कुंभारनो चाक
 खीला उपर खेती करे, खबामां शुके आग । जेनो प्रभु पाधरो, ते घेर बेठो खाय ॥ ६८३ ॥ कुंभार
 माथे मारे मोढे चणे, शुख न आवे दाणो । ए वरत वरते नहि तो, जीवतर खोयु जाणो ॥ ६८४ ॥ सुतारनुं वीषणुं
 काका रे म कौतुक दीडुं, भयां तबावमां तरतुं दीडुं । पाणी छे पण पीतुं नथी, घास छे पण चरतुं नथी ॥ ६८५ ॥ होदी
 भमे पण भमरो नहि, कोटे जनोइ पण ब्राह्मण नहि । लोट मागे पण बढवो नहि, तेल चढे पण इनुमान नहि ॥ रेटीयो
 घर शोभन उदर भरण, बंश वर्धन सुखरूप । लाक्ष्यी जग वीटतो, ते मोकलावजोने भूप ॥ ६८७ ॥ „
 सोल पांखनी चरकली, फर फर फरती फरे । अनाजने अटके नहि, तेल पीती चरे ॥ ६८८ ॥ „
 सोहागणनुं सासरू, कन्यानुं मोसाल । विसामो विषवा तणो, ते तुं शुजने आल ॥ ६८९ ॥ „
 पदमणीनी पुतली, हस्तिणी केरु हीर । चित्रिणीनी चरकली, तेने कोण पूरतु चीर ॥ ६९० ॥ „
 लाकडानी पुतली ने, लोढानी चांच । सांज सुधी रमे, त्यारे इंडा शुके पांच ॥ ६९१ ॥ „
 त्रण पगे टीटोडी ने, डोके बांधी ढोली । ए वरत न वरते तेनो, बाप जगलो कोळी ॥ ६९२ ॥ जोरणी
 एंदर पगु ने पाल्छ चाले, माथे डाकडमाल । अमुरी बेकाये पाणी संचरी, में दीडुं रमतो मलार ॥ ६९३ ॥
 अनाज बावतो बावणीयो, आठ पग बज्जदना, वे खेडुतना, पांच दाँता बावणीना मली एंदर पगु थाय ।

श्री
मस्ताविक
दुहा
संग्रह
॥ २५ ॥

नारी फीटी नरथयो, धुरा पेलो खाय । आठ मास रण भोगवी, पछी नारथइ चेर जाय ॥ ६९४ ॥ गोफणनो गोलो
नहि वांसलो नहि बीधणु, नहि कारीगर सुतार । अद्वर गढ चणावीया, राजा भोज करो विचार ॥ ६९५ ॥ सुगरीनो मालो
सचर सीसा पचर सीसा, सीसा अम्मर एसा । विना कामके महेल बनाया, ए कारीगर केसा ॥ ६९६ ॥ मखुं
ओघुं ओघुं ओघितुं, बार पग ने बे शींगु । अरडक राजा उछडी, पांच माथा ने बे पुंछडी ॥ ६९७ ॥

आ ढेडे घसडी लइ जवातो मरेलो चब्द ।

चेरदार धाघरो, गुलाबदार बुहि । दिवानीना राजमां, उभी उभी लुंटी ॥ ६९८ ॥ सांठी
वण देतारे वावीये, वण पाणीये थाय । चतुर होतो चेतजो, मूरख गोथां खाय ॥ ६९९ ॥ वेण कपास
उंची नारी उजळी, नदीये न्हावा जाय । पांहोडे दीवा बळे, चोरे चोटला गुंथाय ॥ ७०० ॥ भींडो
नदी कीनारे नीपजे, नरने नामे नाम । आठ महिना उभो रहे, ने कार्तिक महिने काम ॥ ७०१ ॥ सैयो एक जातनुं धास
सो आंवा सो आंबली, वसो बीजां झाड । फूल विना फळ नीपजे, राजा भोज करो विचार ॥ ७०२ ॥ पीपळानुं फळ
सुवरना जेवडी दातरडी, बकरीना जेवा कान । माये काळी टोपी छे, पीळो जेनो वान ॥ ७०३ ॥ केसुडा [अगर पेपडी
काळ ने बळी कोयला वर्णु, सिंदुरीया वाने वान । काळा वाळना जेवी दातरडी, ने बकरीना जेवा कान ॥ ७०४ ॥ केसुडा
फूलनो फगर ने, कांटानो नगर । सोपारीनो सकाळ, अने पाननो दुकाळ ॥ ७०५ ॥ केसुडानुं शाद
नदी कांठे नेहेरो, ने शुंदा जेवडुं गाम । कुंवारी छोडीने त्रण दीकरा, तेने परण्यानुं शुं काम ॥ ७०६ ॥ मकाइनो ढोडो
उभी नर निद्रा करे, तडके झोकां खाय । जेने मस्तक मोती नीपजे, ते नार बहु वेचाय ॥ ७०७ ॥ ”

॥ २५ ॥

जेने यह पवन न संचर, छांये वेसे न कोय । ते चीज मोकलावजो महारे एकादशी भृत होय ॥७०८॥ मगफ़ीनी शींग
 चांचालुने चीपटणुं, रण वगडामां थाय । मुसलमान मारे ने, हिंदु तेने खाय ॥ ७०९ ॥ तल
 जळमां ऐसी घर करे, झाझा घरमां न्हाय । मोहुं वाडे मरे नहि, तेने खाली खेंचे जीव जाय ॥ ७१० ॥ ढांगर
 उभो नर निद्रा करे, तडको झाकळ खाय । जेनी मुँछे मोती नीपजे, रणमां झोलां खाय ॥ ७११ ॥ घड
 स्थळमां वेसी घर करे, जळमां वेसी न्हाय । मस्तक वाडे मरे नहि, एनी आंख फोडे जीव जाय ॥ ७१२ ॥ शेलटी
 सो आंवा सो आंबली, बसो बीजा झाड । फळ वस्ताके पांदङुं, राजा भोज करो विचार ॥७१३॥ कुबो ए नामनी बनस्पति
 खड वाढीने काल कीधुं, तेने नामे नाम । कुँडलानी कोरे मारे, शोधी काढो गाम ॥ ७१४ ॥ खडकायु
 जानमां जइये ते, ने सूरजमां सोहीये ते । ते बे मलीने एक नाम, कहो पंडियाजी कयु गाम ॥ ७१५ ॥ वरतेज
 जनावर मुँडालुजी, वाढमां तो मुख्यजी । बे मलीने एक नाम, कहो पंडियाजी कयु गाम ॥ ७१६ ॥ मोरवी
 धंटीमां सोहीयेजी, गाढामां जोइयेजी । बे मलीने एक नाम, कहो पंडियाजी कयु गाम ॥ ७१७ ॥ पठधरी
 तेजी घोडो रणमां रहो, दील्हीनो पादशाह फकीर थयो । जमरख दीवो झांखो थयो, ए प्रश्ननो उत्तर दीयो ॥ दिवेल विना
 गढ पायेथी पही गयो, मणियारो हतो ते फकीर थयो । आखे रोटले भुख्यो रहो, ए प्रश्ननो उत्तर दीयो ॥ दांत विना
 भूत कोसे खोटको थयो, चालता रेटीयो उभो रहो । राजानी कुंवरीये कजीयो कीयो, ए प्रश्ननो उत्तर दीयो ॥ ढींगली विना
 एक नारी एवी नीकळी, राय रंक घरे जाय । जेना पर करुणा करे, ते मृत्यु तोले थाय ॥ ७२१ ॥ भुख
 गढ पहयो ने वाड मुको, छते खाटले भोंय मुतो । त्रण मलीने एक थयो, ते एकल खरानो उत्तर दीयो ॥७२२॥ पहघो

श्री
प्रस्ताविक
दुहा
संग्रहः
॥ २६ ॥

कहु छुं ने कही संभकारुं, तेमां नथी फारफेर । एक चीज एवी मोंघी के, लाख रुपीये शेर ॥ ७२३ ॥ वब
एक नारी एसी दीठी, सोळ शणगार सजीने बेठी । सोब्यां हतो जे सार, ते तो मेल्यो उंचर बहार ॥
चार घडी पीयु पासे रही, बळती गइ त्यारे छेती गइ ॥ ७२४ ॥ लाज
खाटखदुके खाटेकढाँ, खाटे बेठ छे दो जणा । भांगे सोपारी चावे पान, बे जण बचे चावीक छान ॥ रावण मंदोदरी
तोरी घोडो त्रण मुखे, सात नेत्र पग दार । चोबीक जेने पेंगढा, जेने सत्तावीक अस्वार ॥ ७२५ ॥ शीयालो उनालो चोमासु,

समाप्त

॥ २६ ॥